


अग्रगलेख

खरीखरी...

वारी, वारीच आणि वारी

अबू असीम आझमी समाजवादी पार्टीचे हमखास निवडून येणारे आमदार आहेत. त्यांनी काल जे विधान केलेले आहे. ते महाराष्ट्राच्या यच्चयावत अस्मिंतला दुखावणारे आहे. ते म्हणाले की, वारीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ट्रॅफिक जाम होत असतो. मग मुसलमानांच्या दहा मिनिटांच्या नमाजासाठी शासन परवानगी का देत नाही. मात्र वारीसाठी परवानगी कशी काय, असा त्यांचा प्रश्न आहे. आझमी साहेब आपण महाराष्ट्राचा इतिहास वाचलेला नसावा किंवा त्याचा तुम्हाला अजिबात अभ्यास नसावा. या महाराष्ट्रात जी विधानसभा आहे. त्या विधानसभेचे तुम्ही सदस्य आहात. त्या महाराष्ट्राच्या इतिहासात वारी ही काय चीज आहे. हे जरा अनुभव घेऊन समजून घ्या. त्यासोबतच असेही अत्यंत नम्रपणे नमूद करावेसे वाटते, 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' या संत वचनाप्रमाणे पंढरीच्या विठ्ठला प्रति आपला भक्तिभाव प्रकट करण्यासाठी शेकडो वर्षांपासून हजारो, लाखोंच्या वर वारकरी आपले सर्व पाश तोडून वारीत रममाण होत असतात. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे यात जात-पात, पंथ नाही. कोणताही धर्म नाही. अखिल महाराष्ट्राच्या भक्तीभावाची ही उज्वल निशाणी आहे. या वारीच्या भक्ती यात्रेमध्ये मुस्लिम कीर्तनकार आणि मुस्लिम महिलाही सामील होतात. वारीमध्ये चालताना पूर्णतः शिस्तीचे पालन होते. ही वारी तुमच्या डोळ्यात कशी काय खुपते आहे. हे आम्हाला कळतच नाही. सर्व वारकरी अत्यंत भक्तीभावाने दर्शनाची आशा घेऊन विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात येत असतात. केवळ महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक पासून वारकरी येतात. परदेशातून ही वारी पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक वारकरी बनून येत असतात. कारण हा वैष्णवांचा मेळा महाराष्ट्राच्या अस्मिंतेचा प्रश्न आहे. या सर्व निघणाऱ्या वाऱ्या भिन्नभिन्न ठिकाणाहून निघतात. पंढरपुराच्या वालवंटी सर्व वारकऱ्यांचे मनोमिलन होते. आमदार आझमी यांना वारीचा अर्थ समजला असता. तर त्यांनी असे विधान केलेच नसते. आजच्या घडीला केवळ महाराष्ट्रातच नाही. तर संपूर्ण देशात भक्तीभावाचा, भक्तिरसाचा असा काही अपूर्व सोहळा साजरा होतोय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भक्तीरसात न्हाहून निघत असतो. राहिला प्रश्न तो आझमी साहेब म्हणतात, त्याप्रमाणे नमाजाचा. तर मुस्लिम समाजासाठी मशिदींची व्यवस्था आहे. एखाद्या ठिकाणी पोलिसांनी आवरले असेल. तर पोलिसांना सहकार्य करणे. हे आपले कर्तव्य समजले पाहिजे. ती शिस्त वारकरी पाळतात. ते कधीही सरकारी सूचनेचे आणि आदेशाचा अनादर करीत नाहीत. वारी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीसाठी चालणारा जनसागर असतो. या वारीचा महिमा मराठीतील सर्वच सच्च्या संतांनी मुक्तकंठाने गौरविलेला आहे. वारीवर आक्षेप घेत असताना आझमी यांनी नको त्या वादाचे तोंड उघडलेले आहे. आता जी क्रूर शब्दांची उधळण अबू आझमी याने केलेली आहे. ती पाहता आमच्या वारकऱ्यांना तर अधिक उत्साहाचे भरते येईल. हे वारकरी १००% निरुपद्रवी असतात. मानसिक, शारीरिक किंवा बौद्धिक रीतीनेही वारकरी कधीही वेशिस्त वर्तन करीत नाहीत. आमदार आझमी यांनी एकदा दीड-दोन दिवसांकरिता का होईना. या वारीचा आणि वारकऱ्यांचा अनुभव घ्यावा. ही पांडुरंगाची वारी त्यांच्या मनातील संभ्रम घालवून देईल. यात कोणाच्याही मनात कोणतीच कोणती शंका नाही. अबू असीम आझमी यांनी वारी आणि पांडुरंगाची वारी आणि खरीखरी वारीच करावी. म्हणजे एकदा तरी वारी करावी. तीच आमची मनीषा आहे.


nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

राजकीय आणि सामाजिक चळवळींशी संबंधित फौजदारी खटले मागे घेणार सरकारचा मोठा निर्णय

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २३ :
महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्हातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासकीय निर्णय (जीआर) २० जून रोजी जारी केला आहे.
या निर्णयानुसार, फक्त तेच खटले मागे घेतले जातील ज्यात ३१ मार्च २०२५ पूर्वी आरोपपत्र दाखल केले गेले होते. अशा सर्व खटल्यांचा सरकारकडून मागोवा घेऊन ते मागे घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने याआधी जारी केलेल्या आदेशात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत ज्या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले गेले आहे ते मागे घेतले जातील, असे म्हटले होते.
मात्र, आता सरकारने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला असून ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळला आहे.
राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्याकडून, सार्वजनिक हिताच्या व वेगवेगळ्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेराव घालणे, मोर्चे काढणे,


सरकारच्या आदेशात काय ?
राज्य गृह विभागाने एका आदेशात म्हटले होते की, ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात आलेले सर्व खटले मागे घेण्यात येतील. अधिकाऱ्याने सांगितले की, तथापि काही प्रकरणे अशी होती, ज्यात या तारखेनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी जारी केलेल्या 'सरकारी प्रस्ताव' किंवा आदेशानुसार, सामान्य जनतेच्या हितासाठी अदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे, ज्यात या वर्षी ३१ मार्चपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, ते मागे घेण्यात येतील.

मराठा-ओबीसी आंदोलकांना दिलासा दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी मराठा समाज आणि ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसी समाजाने विविध आंदोलने केले होते. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. यामुळे अनेक आंदोलकांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्हांचा फटका राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने सरकारने हा निर्णय तातडीने घेत त्यासंदर्भात शासन आदेशही जारी केला. या निर्णयामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांना दिलासा मिळणार आहे.

निदर्शन करणे इ. स्वरूपाचे आंदोलनाचे मार्ग स्वीकारले जातात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल होऊन, तपासनांतर न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल केली जातात. निवडणुकीनंतर नव्याने सत्तेवर आलेले सरकार अशा खटल्यांचा आढावा घेऊन राजकीय आणि सामाजिक आंदोलनात दाखल झालेले खटले मागे घेते.

इस्त्रायलचा इराणमध्ये टारगेट अटॅक


इराणवरील हल्ल्याच्या विरोधात रिवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही एक रॅली काढण्यात आली. काही निदर्शकांनी ट्रम्प यांना युद्ध गुन्हेगार म्हटले.

■ वृत्तसंस्था तेहरान/तेल अविव, दि. २३ :
सोमवारी दुपारी इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील इराणी लष्करी युनिट इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या तळावर हल्ला केला. यामध्ये शेकडो सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे.
इस्त्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी एविन जेल, इस्त्रायल डिस्ट्रिक्शन क्लॉक, आयआरजीसीचे बासीज फोर्स मुख्यालय आणि तेहरानमधील अंतर्गत सुरक्षा मुख्यालयांना लक्ष्य केले.
यापूर्वी इस्त्रायलने इराणच्या फोडों अणुस्थळावर हल्ला केला होता. इराणच्या तस्मिन न्यूज एजन्सीने म्हटले आहे की हा हल्ला त्याच ठिकाणी करण्यात आला जिथे रिवारी अमेरिकेने बस्टर बॉम्ब टाकले होते. इस्त्रायलने इराणच्या ६ विमानतळांवर ड्रोन हल्ले देखील केले - मशहद, तेहरान, हमदान, देझफूल, शाहिद बख्तिवारी आणि तबरीझ. यामध्ये इराणची १५ लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, इराणचे उपपराष्ट्रमंत्री माजिद तख्त रवंची म्हणाले की इराण आपला अणुकार्यक्रम थांबवणार नाही. इराणच्या मिलिटरी सेंट्रल कमांडचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघारी म्हणाले, 'जुगारी ट्रम्प, तुम्ही युद्ध सुरू केले असले, पण आम्ही ते संपवू.'

सत्तापालटाचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील सत्तापालटाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते सोशल मीडियावर म्हणाले- जर सध्याचे इराणी सरकार 'इराणला पुन्हा महान' बनवू शकत नसेल, तर सत्ता परिवर्तन का होऊ नये? मेक इराण ग्रेट अगेन.
अमेरिकेने काल इराणमधील ३ अणु तळांवर हल्ला करून युद्धात प्रवेश केला. हे तळ फोडों, नतान्झ आणि इस्फहान होते. या कारवाईत ७ बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी भाग घेतला, ज्यांनी इराणच्या फोडों आणि नतान्झ अणु तळांवर १३,६०८ किलो वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले.
इराणची पुतिनकडून अधिक मदतीची मागणी इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिल्यानंतर, इराणला आता रशियाकडून अधिक मदतीची अपेक्षा आहे. रिवारी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी त्यांचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्की यांना अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मदत घेण्यासाठी सोमवारी मॉस्कोला पाठवले आहे.
इराणी सूत्रांनी रॉबर्टसला सांगितले की इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्की पुतिन यांना खमेनी यांचे पत्र देणार आहेत, ज्यामध्ये पुतिन यांना पाठिंबा मागितला आहे. पण रशियाने अद्याप उत्तर दिले नाही.

वारीसंदर्भातील वक्तव्याबाबत आझमींना नोटीस बजावणार

■ महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. २३ :
अल्पसंख्याक आयोगाने समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य गांधीयांनी घेतले असून वारी निघाली असताना, असे वक्तव्य करणे म्हणजे समाजात दुफळी निर्माण करणे होय. हिंदू आणि मुस्लिम समाजात दंगल उसळवण्यासाठी अशाप्रकारे प्रक्षोभक वक्तव्य करणे गैर आहे, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हटले आहे. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्रमक पवित्रा घेत अबू आझमींना सेक्शन १० प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. अबू आझमी यांचे वारी संदर्भातला वक्तव्य अवाजवी असून दोन समाजामध्ये तेंढ निर्माण करणारे आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून आयोग अबू आझमी यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस ही बजावणार आहे.
शिवाय गरज भासली तर त्यांना आयोगासमक्ष उपस्थित राहून उत्तर देण्यासही सांगू, असेही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले. जर अबू आझमी यांच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली, तर जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अबू आझमी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असेही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

वक्तव्य अवाजवी असून दोन समाजामध्ये तेंढ निर्माण करणारे आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून आयोग अबू आझमी यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस ही बजावणार आहे.


वक्तव्य अवाजवी असून दोन समाजामध्ये तेंढ निर्माण करणारे आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून आयोग अबू आझमी यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस ही बजावणार आहे.

■ महासागर प्रतिनिधी, बुलढाणा, दि. २३ :
जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका युवकाची कोयत्याने वार करून भर चौकात निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील मेरा खुर्द फाटा येथे ही थरारक घटना घडली. या प्राथमिक माहितीनुसार खून झालेल्या तरुणाचे अंदाजे वय २५ वर्षे असून त्याची ओळख अजून पटली नाही. २३ जूनच्या दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. ज्या तरुणाचा खून झाला तो तरुण चिखली वरून काळी पिवळीने मेरा खुर्द चौकी येथे पोहोचला. त्याचेवेली काही येथे त्याची वाट पाहत होते. गाडीतून उतरल्यावर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात तो जामीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अंदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ अधिकारी, विविध पथके देखील गावात दाखल झाली.
पोलिसांनी एका मारेकऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचा सहकारी मात्र फरार असल्याचे सांगण्यात आले. मृत तरुण कोण? खून करण्याचे नेमके कारण काय? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. मृत युवक हा बुलढाणा तालुक्यातील एका गावातील तर आरोपी मराठवाडा मधील जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे.

विक्रमवीर ऋषभ पंत


DREAM11

■ वृत्तसंस्था, लीड्स, दि. २३ :
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध ३३९ धावांची आघाडी घेतली आहे. सोमवारी हेडिंग्ले स्टेडियमवर सामन्याचा चौथा दिवस आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४ बाद ३३३ धावा केल्या आहेत. केएल राहुल ९०/२ या धावसंख्येवरून पुन्हा सुरू केला. क्रीडावर आहे. राहुल शतक झळकावल्यानंतर पहिल्या डावात इंग्लंड ४६५ आणि भारत ४७१ फलंदाजी करत आहे. ऋषभ पंत ११८ धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने जॅक धावांची आघाडी मिळाली.
क्रॉलीच्या हाती झेलवाद केला. यासोबतच दरम्यान, या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारत शोएबने १९५ धावांची भागीदारी मोडली.

एका कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला भारतीय विकेटकीपर

कर्णधार शुभम गिल (८ धावा) ब्रायडन कासिने त्रिफळांचित झाला. तिसऱ्या दिवशी, साई सुदर्शन ३० धावा करून बाद झाला आणि यशस्वी जैस्वाल ४ धावा करून बाद झाला.
लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर भारताने आपला डाव धावसंख्येवरून पुन्हा सुरू केला. पहिल्या डावात इंग्लंड ४६५ आणि भारत ४७१ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात भारताला ६ धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारत मोठी धावसंख्या उभारेल असा अंदाज आहे.

६० वर्षांपासून प्राणघातक विषाणूवर फेविपिरावीर औषध प्रभावी चांदीपुरा व्हायरसवर शोधला उपचार

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २३ :
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेबद्दल माहिती दिली आहे. तसेच एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून वाचवणार असल्याचे आश्वासन देखील सरनाईक यांनी दिले आहे.
दर वर्षाला किमान १० हजार बसेसची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सरनाईक म्हणाले, दर वर्षाला १० हजार बसेस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर जुन्या झालेल्या बसेस पुढल्या ५ वर्षात बाहेर काढत येतील आणि २५-३० हजार बसेसच्या जोरावर आपण चांगल्या प्रकारचे काम पुढे करू शकू.

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २३ :
भारताच्या ग्रामीण भागात गेल्या ६० वर्षांपासून उच्छ्वद मांडणाऱ्या चांदीपुरा विषाणूवर अखेर उपचार सापडला आहे. चांदीपुरा व्हायरस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आजरामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात आतापर्यंत शेकडो मुलांचा मृत्यू झाला.
भारतीय शास्त्रज्ञांनी चांदीपुरा विषाणूसाठी एक औषध शोधले आहे. ज्याद्वारे रुग्णाच्या जीवाला धोका कमी करता येतो. चांदीपुरा विषाणू हा एक रॅबडोव्हायरस आहे, जो पहिल्यांदा १९६५ मध्ये



स्वागतापूर्वी विद्यार्थ्यांकडून सफाईची कामे, मंत्री म्हणाले, कारवाई करू

करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर (ता. देऊळगाव राजा) येथे प्रवेश उत्सव अर्थात विद्यार्थ्यांच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. सिनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या कार्यक्रमासाठी थेट शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निर्मात्रित करण्यात आले होते. मात्र मंत्र्यांच्या आगमनापूर्वी आणि विद्यार्थ्यांच्या

स्वागतापूर्वी जिल्हा परिषद शाळेत वेगळ्याच प्रकार घडला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता करून घेतली. झाडणे, कचरा गोळा करणे, माती उचलणे, वस्तूंची ने आण करणे आदी कामे लहान विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्याचा प्रकार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये घडला.

पुणे येथील आयसीएमआरच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) त्यांच्या पेशी आणि प्राण्यांच्या मॉडेल प्रयोगांमध्ये या प्राणघातक विषाणूची वाढ थांबवण्यास सक्षम असलेले फेविपिरावीर नावाचे औषध शोधले आहे. भारतात या प्राणघातक विषाणूसाठी औषधाची प्रभावीता वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये, गुजरातमध्ये चांदीपूर विषाणूचा गेल्या २० वर्षांतील सर्वात मोठा प्रादुर्भाव नोंदवला गेला होता.

महाराष्ट्रातील चांदीपुरा गावात सापडला होता. म्हणूनच त्याचे नाव चांदीपुरा ठेवण्यात आले. हा विषाणू वाळू माशीच्या चाव्याद्वारे पसरतो आणि मुलांमध्ये एन्सेफलायटीस होतो जो मेंदूवर वेगाने परिणाम करतो. याला सामान्यांच्या भाषेत मेंदू ताप म्हणतात. हा आजार ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना सर्वात जास्त लक्ष्य करतो.
चांदीपुरा व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाला ताप, उलट्या, वेशुद्धी यासारखी लक्षणे दिसून येतात. याचा प्रादुर्भाव झालेला रुग्ण २४ ते ४८ तासांच्या आत मरतो.

औरंगजेब हा एक पवित्र व्यक्ती होता काँग्रेसच्या माजी आमदाराचे वादग्रस्त विधान

मालेगाव : औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले, असे वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या विषयावरून गदारोळ उठण्याची शक्यता आहे. मालेगावात मायनॉरिटी डिफेंस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात आसिफ शेख यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना आसिफ शेख म्हणाले, औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते. त्यांनी टोपी शिवून दोन वेळचे जेवण कमावले आणि प्रामाणिक जीवन जगले. ते सर्वधर्म समभाव देवपारं आणि तसेच वागणारे होते. मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केले जात आहे. आज त्यांच्या नावावर मतदान मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हे योग्य नसल्याचे आसिफ शेख म्हणाले. त्यांनी केलेल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत पुढे आसिफ शेख म्हणाले, जे आहे ते आहे, आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि या देशावर प्रेम करणारे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु आता त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर...

नितेश राणेंची अबू आझमींवर टीका

मुंबई : पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण आम्ही तक्रार करत नाही असे म्हणत अबू आझमी यांनी पंढरीच्या वारीतील पालखीचा आणि रस्त्यावरील नमाज पठणाचा संबंध जोडला होता. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यात आली आहे. त्यात आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी देखील अबू आझमी यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना नितेश राणे म्हणाले, दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्यावर आझमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभव, आमची वारी सुरू झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्षभर असत नाही पण तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला, त्यावर अबू आझमीने आपले थोबाड उघडावे, अशी टीका राणेंनी केली आहे.

महाराष्ट्रात भ्रष्टाचारामुळे पक्ष फुटले संजय राऊत यांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

मुंबई : भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार आणि खासदार सोडून गेले आहेत. तसेच भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना पक्षाच्या फुटीच्या मुद्यावरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपाला त्यांनी फेटाळले आहे. 'इम्पॉसिबल' या एकाच शब्दात राऊत यांनी उत्तर दिले. इतकेच नाही तर पळून गेलेल्या डरपोक माणसाचे आरोप कुठे मनावर घेता? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. शिवसेना नक्कीच हायजॅक केलेली आहे. आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही निष्ठावंतीची शिवसेना आहे. ती आजही उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे. हे गद्दर लोक शिवसेना हायजॅक करणार होते. त्यांना शेवटी पळून जावे लागले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भय आणि भ्रष्टाचारामुळे ते पळून गेले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवेंचे नाव द्या : मेधा कुलकर्णी

पुणे : भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, असे त्या म्हणाल्यात. तसेच पुणे रेल्वे स्थानकात शहराचा इतिहास कुठेच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या ही मागणी राजकीय आणि सामाजिक वतुर्ज्यात चचेर्वां विषय ठरली आहे. मेधा कुलकर्णी या काही दिवसांपूर्वी फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून चर्चेत आल्या होत्या. अनेक ठेवीदारांच्या नावावर खोद्दा कर्जांची नोंद करून, त्यांना फसवण्यात आले आहे. काहींच्या 20 ते 25 वर्षांहूनही जास्त जुन्या ठेवी आहेत, पण पैसे मिळवण्यासाठी त्यांना चकरा माराय्या लागत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी आता पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी पुढे करून पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार हा थोरले बाजीराव पेशवे यांनी केला आहे आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अटकपर्यंत मराठा साम्राज्य नेले. याचे प्रतिक हे शनिवावाडा आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, असे मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

गॅस सिलिंडर दरवाढीची शक्यता

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २३ : इराण आणि इस्त्रायलमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुस्रष्ट्यांवर केलेल्या हल्ल्यांमुळे एलपीजीसह इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परिणामी, भारतासारख्या आयातदार देशांमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात लवकरच मोठे वाढ होऊ शकते. अहवालानुसार, भारतात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीची सुमारे ६६% गॅस हा आयात केला जातो. यातील ९५% गॅस सौदी अरेबिया, युएई आणि कतारसारख्या पश्चिम आशियातील देशांतून येतो. या



विकासाचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २३ :

विकासासाठी खर्च होणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. जनतेच्या कल्याणासाठी दिलेल्या योजना, योजना आणि तरतुदी प्रत्यक्षात उतरल्या जात आहेत की नाही, याची खात्री करून घेण्याचे काम अंदाज समित्यांमार्फत होत असते. त्यामुळेच या समित्यांना लोकशाहीचा आत्मा म्हणणे वागवे उरणार नाही, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

आज संसद तसेच विविध राज्यांच्या प्राक्कलन (अंदाज) समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते विधानभवनातील सभागृहात बोलत होते. या दोन दिवसीय परिषदेची सुरुवात आज झाली असून या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती

शिक्षणातील गुंतवणूक म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी

प्रतिनिधी
गडचिरोली दि. २३ : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही उद्याचे भविष्य निर्माण करणारी गुंतवणूक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक ज्ञान वाढले पाहिजे, ते शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांत उतरतील इतकी गुणवत्ता त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी केले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सहपालकमंत्री जयस्वाल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुखखळा येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी

गडचिरोली शहरात दोन दिवसांत तीन ठिकाणी चोरी

प्रतिनिधी
गडचिरोली दि. २३ : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात अवघ्या दोन दिवसांत चोरट्यांनी एक नव्हे, तर तीन ठिकाणी चोरी केली. यात एक फार्मसी, एक बेकरी आणि एका रेस्टॉरंटचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गागतच्या ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

स्थानिक चामोर्शी महामार्गावरील डॉ. कुंभारे यांच्या धर्तवरी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या स्मार्ट केअर फार्मसी मेडिकल शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी या औषधालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत ड्रॅव्हरमधील नगदी रक्कम घेऊन पसार झाले. ही घटना पहाटे २ वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे याच दरम्यान धानोरा मार्गावरील साई वृंदावन रेस्टॉरंटमध्येही चोरट्यांनी कुलून तोडून प्रवेश केला. येथेही काऊंटरमधील रक्कम घेऊन ते पासर झाले. विशेष म्हणजे आदल्या दिवशीच मध्यरात्री चामोर्शी मार्गावरीलच वडेडीवार यांच्या कॉमेक्समधील कृष्णा बेकरी येथेही पहाटेच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती.

शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे संस्कार अंगीकारा

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे प्रतिपादन: गोगाव येथे शाळा प्रवेशोत्सव

प्रतिनिधी
गडचिरोली दि. २३ : विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता शिस्त, प्रामाणिकपणा, स्वच्छतेची सवय अंगीकारावी. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालक. िचे संस्कार यांची सांगड घालून शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात नवे शिखर गाठता येते. मेहनतीला पर्याय नाही; तुम्ही मेहनतीत कधीही कमीपणा ठेवू नका, असे प्रेरणादायी विचार आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केले.

नवीन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ गडचिरोली जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात झाला आहे. जिल्हा

सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल: नवीन शैक्षणिक सत्रातील ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा
झाले होते. शिक्षणाधिकारी वासुद. ेव भुसे, मुखळा ग्रामपंचायतीचे सरपंच दशरथ चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश चौधरी, मुख्याध्यापक दौलत घोडाम, शिक्षक शैलेश खंगारे, प्रकाश मुद्दमवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरातून दोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून त्यांचे शाळेत आगमन उत्सवमय पद्धतीने पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचांचे वाटप केले आणि उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील



अविस्मरणीय क्षण असतो. आज मी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलो आहे. हे दृश्य पाहून मलाही माझ्या शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण झाली. अभ्यासात मन लावा, शिक्षकांचे मनापासून ऐका आणि आपल्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि देशाचा अभिमान वाढवा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

देशाची समृद्धता क्षेत्रफळ किंवा लोकसंख्येवर ठरत नाही,

तर ती शिक्षित मनुष्यबळावर अवलंबून असते. शिक्षणाच्या बळावरच आज जगभर भारतीय यशस्वी आहेत. शिक्षणाचा पाया जितका मजबूत, तितके विद्यार्थी सक्षम आणि देशाची ताकद म्हणून भविष्यात समोर येतील असे त्यांनी सांगितले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने सतत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली

विद्युत स्पर्शामुळे तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी संकटात

प्रतिनिधी
गडचिरोली दि. २३ : विजेच्या स्पर्श झाल्यामुळे तीन बैठ जागीच ठार झाल्यांची घटना सिरोंचा चिंतलपल्ली गावात रविवार २२ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मृत बैल हे गावातील तीन शेतकऱ्यांचे असून त्यात जानकी श्रीनिवास, जानकी सुरेश व तालपेल्ली मुत्तया यांचा एक-एक बैलांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, वीज वाहिनीची मुख्य लाईन गावात काही ठिकाणी झुकलेली व निकुष्ट अवस्थेत

असल्याचे याआधीच ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वीज घराच्या संपर्कात आलेल्या मेन लाईनमुळे तीन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बैल हे शेतीसाठी अत्यंत महत्वाचे साधन असल्याने या तिन्ही शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर असताना बैल गमावल्यामुळे त्यांच्या शेतीच्या कामांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

आरोग्यदायी जीवनशैलीत योगाचरण महत्वाचे: डॉ. किलनाके

प्रतिनिधी
गडचिरोली दि. २३ : आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये योगाचरण महत्वाचे आहे. योग्य आहार, योगोपचार व संतुलीत विचार या त्रिसुत्रीचे पालन केल्यास रोग टाळता येतात व आरोग्य कायम राहते. योगामध्ये सातत्य असल्यास मन व शरीर निरोगी राहते, त्यामुळे दररोज योग करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ओपिडी गार्डन मध्ये सकाळी ७ ते ८ या वेळेत योग वर्गाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या योग वर्गात योगासने, प्राणायाम, ध्यान करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व परिचर्या



विद्यार्थीनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगवर्गाचे तसेच आंतरराष्ट्रीय योग दिना. निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनिर मेश्राम, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दिनेश रोकडे, डॉ. सरोज कुये आणि विविध विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्टेनो तरुण पटले, परिसेविका जोशी, गजानन गेडाम, विशाल खरात, परिचारिका महाविद्यालयाचे ट्युटर जयक्रांती, अर्चना आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्यवर्षीनी योग शिक्षक संजय सातपुते, योग शिक्षिका वसुधा बोराटे, रजनी दोनाडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दिनेश रोकडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष डॉ. सरोज कुये, पदव्युत्तर आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना आत्राम, आयुष वैद्यकीय अधिक. ारी डॉ शिल्पा कोळ्हे, डीईओ आयुष मनिर कस्तुरे, मसाजिस्ट लोवेश ठाकरे, शिल्पा सिडाम, अजय खेरकर क्लीनिकल सायकोलोजीस्ट आदींनी परिश्रम घेतले.

उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, सरपंच राजू उंदीरवाडे, उपसरपंच निलेश दाकोटे, केंद्रप्रमुख रवींद्र मुलकलवार, पोलीस पाटील उत्तम मुनघाटे, शा. व्य. समिती सदस्य नम्रता चापले, गोपाल देशमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वड्डा, पेन, पेन्सिल, दप्तर, कंपास बॉक्स यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना आत्मविश्वास, जिद्द आणि नवे स्वप्न उराशी बाळगण्याचे आवाहन केले.

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये: कंकडालवार

अहेरी : शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घ्यावी, आपल्या परिसरातील आजूबाजूला कोणीही विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित असेल तर, गावातील शाळेचे शिक्षकांना याची माहिती द्यावी, प्राथमिक शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक पालक आणि मुलासाठी खूप खास

असतो. कारण ही फक्त शिक्षणाचीच नाही, तर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची देखील सुरुवात असते. त्यामुळे ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

तालुक्यातील देवलमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवार २३ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी १ ली च्या विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक व पुष्पगुच्छ देवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आलापल्लीत शासन विरोधी राकांचा ठिय्या आंदोलन

तालुका प्रतिनिधी
अहेरी दि. २३ : ‘क्या हुवा तेरा वादा’ म्हणत आलापल्ली येथील वीरबाबुराव शेडमाके चौकात सोमवार २३ जून रोजी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात अहेरी क्षेत्रातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचैरा तालुक्यातील अंदाजे सातशे आठशे संख्यांनी तरुण, तरुणी, व वृद्ध मोठ्या संख्येने आले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे भाग्यश्री आत्राम यांनी म्हणाल्या की, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जाहीरनाम्यात खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केले, सत्तेत आल्यानंतर एकही आश्वा. सनाची पूर्तता होताना दिसत नाही. उलट संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेचे व लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाही, जनता हवालदिल झाले असून

मासे पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा नदीत पडून मृत्यू

अहेरी : तालुक्यातील दामरंचा येथील शेतकरी लक्ष्मण पापय्या गावडे वय ४२ वर्षे हे इंद्रावती नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता नदीच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. त्यांना फिट येण्याचा बाजार होता. गावडे कुटुंब गरीबीत जीवन जगत होते. आपल्या छेदेखानी शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होत. अशात ते इंद्रावती नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता तिथे त्यांना फिट आल्याने ते नदीत कोसळले, पोहणे शक्य न झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. घरातील कमावती प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्याने गावडे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून गावडे परिवाराची भेट घेवून आर्थिक मदत केली.

उत्तराधिकारी प्रमाणपत्रावद्दल जाहिरनामा पेशी तारीख - २९/०९/२०२५ निवाणी क्रमांक : ७ कोर्ट विद्यमान श्रीमती व्ही.व्ही.चौधरी, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ.स्तर), आरामोरी यांच्या न्यायालयात क्रिकेट अर्ज क्रमांक ३१/२०२५ अर्जदार : १) श्रीमती शैलजी बुखत रामरेड्हे, वय ५४ वर्ष, बंधू- गुरूजी, २) श्री. रवींद्र बुखत रामरेड्हे, वय २० वर्ष, बंधू- गुरूजी, ३) श्री. बुखत बुखत रामरेड्हे, वय २८ वर्ष, बंधू- गुरूजी, सर्व रा. जुनी रैत वार्ड नं. ४ आरामोरी, पे.ता. आरामोरी, जि. गडचिरोली
पैक्सवॉर :- निक सर्व आम जनतेस यादारे सुनि्त करण्यात येते की, मूक बुखत वगळी रामरेड्हे, नीज-आरामोरी, ता. आरामोरी, जिल्हा-गडचिरोली हे दिनांक १६/०८/२०२५ रोजी अनुक्रम मयत खोले अपूर्ण अर्जदारांना अनुक्रमे वाचकर नीकरी निव्वण्यासकीरा, पैसन निव्वण्यासकीरा, बुखतचे नावे असलेल्या वत असत मालमतेत अर्जदाराची नावे केरापर करवण्याकरीता तयार बासकीय व निव्वण्यासकीय बासकीकडा उत्तराधिकारी प्रमाणपत्र मिळव्यासकरीत वरील अर्जदारांनी या न्यायालयात अर्ज केलेला आहे.
वरील अर्जदारांनी केलेल्या अर्जांवर कोणाची उतर वा हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून एक महिन्याचे वत त्यांनी स्वतः किंवा आपले वकिलातमार्फत वा योग्य मुकदमावार्फत आपली लेखी उतर व हरकत दाखल करावी, अन्यथा तत्कनंतर हे न्यायालय सदर अर्जदाराला तालमोव पुरावा घेवून उत्तराधिकारी प्रमाणपत्र मिळव्यासाठी केलेल्या अर्जदर योग्य तो निर्णय देईल.
सबब जाहीर नोटीस दिनांक २१/०९/ २०२५ रोजी माध्य रात्री व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.
आवेदनाचे सहाय्यक अधिकक दिवाणी न्यायालय (क. स्तर) आरामोरी

उत्तराधिकारी प्रमाणपत्रावद्दल जाहिरनामा पेशी तारीख - ३०/०९/२०२५ निवाणी क्रमांक : ९ कोर्ट विद्यमान श्रीमती व्ही.व्ही.चौधरी, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ.स्तर), आरामोरी यांच्या न्यायालयात क्रिकेट अर्ज क्रमांक ३२/२०२५ अर्जदार : १) श्री. जयसिनेश मोदीर निमरे, वय ४८ वर्ष, बंधू-गुरूजी, रा. आरामोरी, तह. आरामोरी, जि. गडचिरोली, २) श्री. रमनी सखवार निमरे, वय ५५ वर्ष, बंधू- गुरूजी, रा. मंडरा, तह.जि. मंडरा, ३) श्री. मोतीलाल बबन कुमारे, वय ४७ वर्ष, बंधू- गुरूजी, रा. मंदरलमोदी, जि. रायपूर, ४) श्री. झिला मोदीर निमरे, वय ५७ वर्ष, बंधू- गुरूजी, रा. आरामोरी, तह. आरामोरी, जि. गडचिरोली, ५) श्री. जिना कझिम नकवर, वय ४९ वर्ष, बंधू- गुरूजी, रा. उमरेड, तह. उमरेड, जि. नागपूर, ६) श्री. गुलाब रमेश वरकरे, वय ४१ वर्ष, बंधू- गुरूजी, रा. मंडी, जि. बंधारा.
पैक्सवॉर :- निक सर्व आम जनतेस यादारे सुनि्त करण्यात येते की, मूक बुखत शिला मोदीर निमरे नीज-आरामोरी, ता. आरामोरी, जिल्हा-गडचिरोली हे दिनांक ०३/०८/२०२५ रोजी अनुक्रम मयत खोले अपूर्ण मुकदमे मनुष्यवत अर्जदारांनी केलेल्या, शासकीय व निव्वण्यासकीय कडिता उत्तराधिकारी प्रमाणपत्र मिळव्यासकरीत वरील अर्जदारांनी या न्यायालयात अर्ज केलेला आहे.
वरील अर्जदारांनी केलेल्या अर्जांवर कोणाची उतर वा हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून एक महिन्याचे वत त्यांनी स्वतः किंवा आपले वकिलातमार्फत वा योग्य मुकदमावार्फत आपली लेखी उतर व हरकत दाखल करावी, अन्यथा तत्कनंतर हे न्यायालय सदर अर्जदाराला तालमोव पुरावा घेवून उत्तराधिकारी प्रमाणपत्र मिळव्यासाठी केलेल्या अर्जदर योग्य तो निर्णय देईल.
सबब जाहीर नोटीस दिनांक २१/०९/ २०२५ रोजी माध्य रात्री व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.
आवेदनाचे सहाय्यक अधिकक दिवाणी न्यायालय (क. स्तर) आरामोरी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे वडसा ते गडचिरोली सेक्शनात विद्युतीकरण आणि वीजपुरवठा साठी ई-निविदा सूचना
निविदा क्रमांक: 05/TENDER/EL/CON/SECR/BSP/2025 दिनांक: 17.06.2025 कार्य वा नाव: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील वडसा ते गडचिरोली सेक्शन दरम्यान नवीन सेक्शन इमारती, नवीन प्रवासी हॉल्ट, स्टॉक ड्रायर, कार्यालय इमारती, संपर्क रस्ते, परिभ्रमण क्षेत्राचे विद्युतीकरण आणि वीज पुरवठा व्यवस्था आणि इतर संबंधित कामे.
निविदा मुदत: ₹ 5,63,06,362/- (रु. पाच कोटी ट्रेसह लाख सहा हजार तीनशे बासह)
दयाणा रक्कम: ₹ 4,31,600/- (रु. चार लाख एकसोड हजार सत्तशे फक्त)
समाप्ति अर्चा: 18 महिने, स्वीकृती पत्र जारी केल्या तारखेपासून.
निविदा बंद वी तारीख आणि वेळ: दिनांक 11.07.2025 या 15:30 वाजता.
वेबसाइट वर्णन आणि नोटिस बोर्ड स्थान: ई-निविदा दस्तऐवज, पात्रता निकष अधि वरील कामाच्या संपूर्ण नपथीबद्दल अधिक निविदासाठी वेबसाइट www.iरेps.gov.in वर उपलब्ध निविदा दस्तऐवज पहा/डाउनलोड करा.
सहा. कार्यकारी विद्युत अभियंता - निर्माण, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
FL/10-48
स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर



महावितरण
काळंगट पराने निगम विद्युत वितरण कंपनी लिमिटेड

जाहीर सुचना

वर्ष 2025-26 क्रीता चंद्रपूर परिमंडळ, महावितरण कंपनी अंतर्गत 40 विद्युत अभियांत्रिकी (पदवीधारक) व 21 विद्युत अभियांत्रिकी (पदवीकाधारक) शिकाऊ उमेदवार यांची शिकाऊ उमेदवार अधिनियम, 1961 (As per Apprentice Act 1961) चे अधिन राहून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी पात्र असलेल्या एकूण 61 उमेदवारांची निवड करावयाची आहे.

विद्युत अभियांत्रिकी पदविधारक व पदविधारक शिकाऊ उमेदवार	अ. जा	अ.ज	इ.मा.व	खुला प्रवर्ग	एकूण
पदविधारक	04	04	08	24	40
पदविकाधारक	02	02	04	13	21

शिकाऊ उमेदवार अधिनियम, 1961 नुसार सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. अर्जदारांनी निवडीकरीत www.mhrdnats.in या संकेतस्थळावर Online पध्दतीने आस्थापना क्रमांक WMCHCS091869 वर अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर संकेतस्थळावर नोंदणी झालेले Online अर्जाच्या अनुषंगाने मागील तीन वर्षात पदवी/पदविका उत्तीर्ण उमेदवारांची प्रवर्गनिहाय त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आधारीत टक्केवारीनुसार निवड केली जाईल. तरी सर्व संबंधितांना सुचित करण्यात येते की, दिनांक **30.06.2025** पर्यंतच संकेतस्थळावर नोंदणी झालेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पात्र उमेदवारांचे अर्ज विचारात घेऊन निवड प्रक्रिया करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

पी आर ओ. क्र. 62 दि. 23.06.2025

मुख्य अभियंता, महावितरण, चंद्रपूर परिमंडळ



अरण्य योगी दादा चितमपल्ली

कोणतीही साहित्यिक विद्या असो, कोणत्याही प्रकारची विद्या असो, कसल्याही प्रकारचे संशोधन असो, त्याच्या प्रारंभापासूनच एका परंपरेची निर्मिती होत असते. साधारणतः ती परंपरा निर्बंधित, स्वतःच स्वतःला जोपसणारी असते. युगा-युगापासून ज्ञानाच्या परंपरेची ही अदृष्ट शृंखला आपापल्या विधेत, समाजहितकारी कार्य करीत असते. फक्त परंपरा जोपासणाऱ्याचे नाव बदलत असते, जसे आमचे दादा चितमपल्ली !

■ कौशल मिश्र वर्धा.

अरण्य ऋषी दादा मारुती चितमपल्ली, वैदिक काळातील वने, वन्य प्राणी व प्राचीन काळात वने रीतसर वैज्ञानिक अध्ययन करण्याकरिता वनातच राहणारे ऋषी मुनी यांच्या परंपरेचा या आधुनिक युगात प्रतिनिधित्व करीत आहेत.

पालकाय मुनि शातकर्णी ऋषी, वराहमिहिर, हंसदेव जैन मुनी, डल्हनाचार्य या विभूतींचा वारसा त्यांना लाभला आहे व त्यांच्या संपूर्ण लेखनात, वाणीत, स्वभावात, आहारात, कोणीही भावनाशील व्यक्ती प्राचीन ऋषी मुनींशी त्यांची तुलना आपोआपच करावला लागत असे, हे मी स्वतः कित्येक वेळा पाहिले आहे.

वन्य जीवनाशी समरस होऊन मुद्दल भावना जोपासणे व सातत्याने पन्नास वर्षे समाजहिताकरीता निसर्गाशी नवीन पीढी जोडण्याकरीता लेखन करीत राहणे या काळात अत्यंतच आहे.

दादांचे दुष्परिणाम असा त्या व आत्मियतेचे प्रतीक आहे आणि मराठी भाषेला गौरवान्वित करणारी आहे.

जंगलाशी त्यांचे नाते, स्नेहबंध अभूतपूर्व स्वरूपात त्यांच्या प्रत्येक

कथेत झळकते.

पाच भाषा बोलणाऱ्या दादांचे शहर सोलापूर ही जन्मस्थळी. परंतु वनविभागात नोकरीच्या निमित्ताने 50 वर्षे विदर्भातच त्यांचा निवास राहिला. यात दुमत असायला नकोच की इंग्रजी वन्य साहित्य क्षेत्रात काही उत्कृष्ट वन साहित्य उपलब्ध आहे. प्रकृती संवर्धन क्षेत्रात, साहित्य निर्मितीद्वारे आपले योगदान देणारे ते लेखक गण वारंवार अभिनंदनाचे पात्र आहेत.


परंतु दादांसारख्या जीवनातील प्रदीर्घ कालखंड वने, वृक्ष, वन्यजीवन यांच्या साविध्यात व त्यांच्या वैज्ञानिक विवेचनेत समर्पक भाव ठेवून कार्य करणारे संपूर्ण देशात क्वचितच मिळतील.

वनविभागाच्या सेवेत राहून दादांद्वारे भावूक, प्रेमळ व प्रेरणास्पद साहित्याची रचना करणे अद्वितीय कार्याच्या श्रेणीत ठेवण्यात येईल. जन्मापासून व समज आल्यानंतर वनाशी मी स्वतः संबंधित आहे की, साहित्य रचना, कोमल भावनांची जोपासना करण्याकरीता येथे वाट फारच अरुंद आहे.

दादा चितमपल्ली यांनी आपल्या साहित्यात, गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली भागातील मराठी भाषेतील प्रयुक्त बोलीभाषेतील अभूतपूर्व 1,00,00 शब्दांचा प्रयोग केला आहे. त्यांची सर्व पुस्तके मिळून एक अत्यंत उपयोगी मराठी बोलीभाषेचा शब्दकोष उदयास आला आहे. त्यांचे संपूर्ण साहित्याचे पठन केल्यानंतर कोणत्याही रसिक पाठकाच्या या विलक्षण शब्दांचा संसार लक्षात येणारच.

पुणे संस्कृत महाविद्यालय व कवि कालीदास संस्कृत विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले दादा, संस्कृत भाषेचे अभ्येता व पाली भाषा, हिंदी, इंग्रजी वन्य साहित्याच्या सर्व पुस्तकांचे अभ्येता होते. अरण्य ऋषि यांनी लिहीलेले संपूर्ण साहित्य अरण्य अंतरंगतेचा दीर्घ प्रवास आहे व त्यांचा संत स्वभावा, अपरिग्रह हे जंगलांचे देण त्यांना आहे.

आषाढ सरीचा सागवान वृक्षाच्या मोठ्या सळसळीत पानावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाची अभूतपूर्व संगीत



रचना मानव विरहीत अरण्यात असणाऱ्या देवालयाची भक्तावस्था, गणित पणाचें रुदन व नवपल्लवित पानांची सुकुमार भाषा देवांनीच माणसाला दिलेल्या करुणा व उल्लास व त्यातून अंकुरीत अरण्याचा साक्षात्कार पाहण्याकरीता अखंड जीवन अरण्य अंतरंग राहावे लागते, दादांसारखी तपस्या करावी लागते. त्यांच्या तपाचे परिणाम, त्यांच्या संपूर्ण साहित्यात उकेरलेले आहे.

नवेगाव अभयारण्याच्या प्रारंभिक अवस्थेत अभयारण्य विकसित करण्यात दादांचा अमोल वाटा आहे. तसे पाहिले तर तो त्यांच्या मेहनत, कार्यक्षमता, शिस्तबद्ध आकलनाचा परिणाम आहे की आज हजारोंच्या संख्येत स्थलांतरीत पक्षी तेथे येतात.

दादांच्या रानवाटा, पक्षी जाये दिगंतरा, घरट्या पलीकडे, नवेगाव बांधचे दिवस, जंगलाचं देण या पुस्तकांना उच्चस्तरीय पुरस्कारांद्वारे सन्मानित करण्यात आले. राज्यात दादांचा एक विशिष्ट पाठक वर्ग आहे व नवीन पीढीने, निसर्ग, वन्यजीवन, वन्यप्राणी पक्षी, वने याच्याशी परिचित व्हावे, त्यांचे रक्षण करावे, हाच त्यांचा आग्रह असे.

दादांनी लिहीलेल्या चकवा चांदण आत्मवृत्तांत, सोलापूर येथे जन्म झाल्यानंतर थेट त्यांचे प्रिय मित्र

माधवरावजी पाटील यांच्या पर्यंत दादा चितमपल्ली यांनी भोगलेल्या यथार्थ व सुजनतेचे प्रतीबिंब आहे. शासकीय नोकरीत अत्यंत कर्तव्यदक्षता, श्रमसाध्यता, इमानदारी बाळगून उत्तम कार्य करण्यात कधी-कधी किती नरकीय यातना भोगाऱ्या लागतात याचे यथार्थ चित्रण या ग्रंथात अदभूत स्वरूपात वर्णन करण्यात आले आहे.

याबाबतीत दादा सर्वांचा आदर करतांना लिहितात, सुज व दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचा हा संघर्ष सनातन आहे, चांगल्या माणसाचे अनेक प्रकार असू शकतात, परंतु दुष्ट माणसंही सर्वकाळ सारखीच असतात. स्वप्नसृष्टीचे अतीरंजीत लालित्य या पुस्तकात नाही. अपीतु अरण्यात दडलेला ईश्वरकृपेचा बोध घेऊन अत्यंत सहजतेने जीवन व जंगल याची मार्मिकता, उल्लास शब्दात उकेरण्यात आला आहे.

चकवा चांदण भिन्न भिन्न स्थितीत परिस्थितीकरी मानवीय व्यवहारात उद्भवलेल्या भावनांचे जीवनात समायोजन कशाप्रकारे करता येऊ शकते व मानवीय स्वभावात असलेली सहजतेची दुर्बोधता कशाप्रकारे अंगीकार करावी लागते या भावाचा अमोल दस्तावेज आहे. दादा पक्षी व पक्षी स्थलांतरणाचे वरिष्ठ ज्ञाता होते.

त्यांनी लिहिलेला पक्षी शास्त्र ग्रंथ

पक्षी मित्रांकरिता वरदानस्वरूप आहे. तृणमोर पक्षी शोधण्यात त्यांना यश आले होते. रानकुत्र्यांवरील त्यांचे संशोधन, आज या विषयावरील संशोधनकर्त्यांकरीता, विद्यार्थ्यांकरीता दादांची अप्रतीम देणगी आहे.

डॉ. सलीम अली, प्रसिद्ध चित्रकार आलमनगरकर, प्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे, बाबा आमटे, माडगुळकर दादांचे परम मित्र. या सर्व थोर पुरुषांचा दादांसोबत परम स्नेह होता.

दादा जीवनातील दारुण प्रसंगांवर मात देत 93 वर्षांच्या वयात साहित्य सृजनात अविरत साहित्य साधनेत मग्न होते. प्रचार विरहित स्थितप्रज्ञता कशी असते याचा सहज बोध त्यांच्यात होतो. दुष्काळ असो किंवा असहनीय उन्हाळा असो, नदीचा प्रवाह ओसरेल, संथ होईल, नजरेस येणार नाही. परंतु शेकडों वर्षे प्रवाहाची अंतीम परिणितीत पाण्याचे मूळतत्त्व तसेच असते, अहश्य. प्रत्येक पावसाळा नवीन जलप्रवाह घेऊन येतो, परंतु त्या नवीन प्रवाहाला मूळतत्त्वाशी शाश्वत विलीनीकरण परंपरेचे अनुगमन करावेच लागते. आमचे दादा अरण्य साहित्याचे मूळतत्त्व होते.

साहित्य सृजनाच्या प्रत्येक क्षेत्रात हेच घडत असते. कोणतेही साहित्य असो, विधान असो, त्यात मूळतत्त्व चिरंतन असते, अक्षुण राहते. त्या-त्या विधेतील मूळतत्त्वाचा पारंपारिक आधार घेऊनच साहित्य प्रवाहाचा पुढील प्रवास सुरू असतो. सर्व नदी आणि ओढ्यांची अपार जलराशी समुद्र आणि वृहद नद्या यांना येऊन मिसळते. समुद्र आणि मोठ्या नद्या नम्रनत (खालील भागात) असतात, हेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचे प्रमाण नाही का? आम्हा सर्वांकरीता तर अरण्य ऋषी दादा चितमपल्ली, संत ज्ञानदेव महाराजांच्या ओवी स्वरूपच आहेत.

। अविद्ये काळवंचे । की सुबोध सुदिने फाके । सितले प्रसादकें । ज्या चेर्न ॥ ज्याच्या शीतल प्रकाशामुळे अविद्यासम तिमिर नष्ट पावते आणि आत्मबोधरूपी सुदिवसाचा उदय होऊन संपूर्ण ज्ञानमय प्रकाश सर्वत्र पसरतो.

■ ■ ■

विधवा भगिनींचा आवाज बुलंद व्हावा!

आज सशस्त्र संघर्ष, विस्थापन आणि स्थलांतर आणि कोविड-19 साथीच्या आजारामुळे हजारो स्त्रिया नव्याने विधवा झाल्या आहेत आणि इतर अनेक ज्यांचे जीवनसाथी हरवले आहेत किंवा गायब झाले आहेत. विधवांचे अनेक अनुभव आणि गरजा समोर आणल्या पाहिजेत, त्यांच्यासोबत मार्ग दाखवणारे आवाज बुलंद केले पाहिजेत. भारतात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा देण्यासाठी अनेक संघटना आणि समाजसुधारक कार्य करत आहेत. मात्र भारतातील विधवांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करण्यात येत असल्याचा आरोप होत राहतो. विधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्तमान २३ जून हा दिन आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हा जाणून घेऊया काय आहे विधवा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि उद्देश याबाबतची माहिती.

कोणत्याही स्त्रिला आपल्या जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मात्र काही कारणास्तव त्यांचा जोडीदार गमावल्याने अशा महिलांना एकाकी आयुष्य जगावे लागते. त्यामुळे विधवा महिलांचे प्रश्न मोठे भवकर आहेत. विधवा महिलांचा प्रश्न फक्त भारतातच नाही, तर जगभरात गंभीर होत चालला आहे. त्यासाठी गेल्या सात वर्षांपासून यूकेची लुम्बा फाउंडेशन ही संस्था जगभरातील विधवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध संयुक्त राष्ट्रमध्ये मोहीम राबवत आहे. विधवांचे प्रश्न बिकट झाल्याने संयुक्त राष्ट्र संघाने २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जागतिक पातळीवर विधवा महिलांचे प्रश्न भयंकर असल्याने संयुक्त राष्ट्रांनी २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानुसार दरवर्षी विधवा दिनाचे औचित्य साधून या दिवशी विधवा महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. जगभरातील विधवा महिलांना स्थिती सुधारवी, त्यांना इतर महिलांसारखे सामान्य जीवन जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात.

इतर सामान्य महिलांसारखे त्यांना समान हक्क मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ प्रयत्न करते. मात्र आपण कितीही प्रगत झालो, तरी विधवा महिलांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलत नाही.

जागतिकीकृत पातळीवर विधवा महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पती नसल्याने कुटूंब त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. तर कधी विधवा महिलांना वाऱ्यावर सोडले जाते.

यामुळे जगभरातील लाखो विधवा महिला गरिबी, हिंसाचार, बहिष्कार, बेघरपणा, आजारी आणि समाजातील भेदभाव सहन करतात. विधवाविवाहास आपण सर्वपरीने प्रोत्साहन आणि आढोकाट प्रयत्न केले पाहिजे. जगभरातील ११५ दशलक्ष विधवांनी गरिबीत जगण्यास भाग पाडले जाते. तर ८१ दशलक्ष महिलांना शारीरिक शोषणाचा सामना करावा लागत असल्याचे विविध अहवालातून स्पष्ट झाले आहे.

जागतिक पातळीवर विधवा महिलांच्या न्याय हक्काचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात भारतातही विधवा महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. भारतात चार कोटींहून अधिक विधवा महिला आहेत. आजही विधवा महिला त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत.

या विधवा महिलांना पती नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. एक उदाहरण आहे- जोबेरिया नाबुकेंच्या एक विधवा, इसिंगिरो जिन्हात तिच्या काही ८ नातवंदांसोबत वाचते. युनिसेफच्या पाठिंब्याने नाबुकेंच्या मुख्य कौटुंबिक काळजी प्रॅक्टिसेसवर आहेत. तिची एक दिनचर्या आहे जिथे ती मुलांसोबत वाचते आणि ते शिकत असताना त्यांच्यासोबत खेळते.

जगभरातील बऱ्याच महिलांसाठी, त्यांच्या

मुलभूत हक्कांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी दीर्घकालीन लढ्याने जोडीदाराचा विनाशकारी तोंटा वाढविला जातो.

जगभरात २५८ दशलक्षांहून अधिक विधवा असूनही, विधवांना ऐतिहासिकदृष्ट्या आपल्या समाजात न पाहिलेले, समर्थन न मिळालेले आणि मोजके गेलेले नाही. भूतकाळातील अनुभव दर्शवितो, की विधवांना अनेकदा वारसा हक्क नाकारले जातात, जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता बळकावली जाते आणि रोगाचे 'वाहक' म्हणून त्यांना अत्यंत कलंक आणि भेदभावाचा सामना करावा लागतो.

जगभरात, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, म्हणून जोडीदाराच्या मृत्युमुळे वृद्ध स्त्रियांना निराधारपणा येऊ शकतो. लॉकडाऊन आणि आर्थिक बंदच्या संदर्भात विधवांना ते खूप आजारी पडल्यास किंवा स्वतःला आणि त्यांच्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना बँक खाती आणि पेन्शन मिळू शकत नाहीत.

एकटी-माता कुटुंबे आणि अविवाहित वृद्ध स्त्रिया आधीच विशेषतः गरिबीसाठी असुरक्षित आहेत, हे एक क्षेत्र आहे ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय विधवा दिनी जगभरातील विधवांवर परिणाम करणाऱ्या काही समस्या आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रगती करण्यासाठी काय केले पाहिजे यावर एक नजर टाका.

युनायटेड नेशन्स सन २०११पासून २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून पाळत आहे, विधवांच्या आवाजाकडे आणि त्यांच्या अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेला अनेक पाठिंबा मिळवण्यासाठी पाळला पाहिजे. आता पूर्वीपेक्षा अधिक हा दिवस विधवांना पूर्ण हक्क आणि मान्यता प्राप्त करण्याच्या दिशेने कृती करण्याची संधी आहे.

यामध्ये त्यांना त्यांचा वारसा, जमीन आणि उत्पादक संसाधनांचा वाजवी वाटा मिळण्याची माहिती प्रदान करणे समाविष्ट आहे; निवृत्तीवेतन आणि सामाजिक संरक्षण जे केवळ वैवाहिक स्थितीवर आधारित नाही; सत्य काम आणि समान वेतन; आणि शिक्षण आणि प्रशिक्षण संधी. विधवांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी समान करणे म्हणजे सामाजिक कलंक दूर करणे ज्यामुळे बहिष्कार आणि भेदभाव किंवा हानिकारक प्रथा निर्माण होतात.

शिवाय महिलांविरुद्ध सर्व प्रकारचा भेदभाव निर्मूलनाचा करार आणि बालहक्कांवरील अधिवेशनासह आंतरराष्ट्रीय कायद्यात नमूद केल्याप्रमाणे विधवांच्या हक्कांची खात्री करण्यासाठी सरकारांनी त्यांच्या वचनबद्धतेचे पालन केले पाहिजे. विधवांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय कायदे अस्तित्वात असतानाही, अनेक राज्यांच्या न्यायिक व्यवस्थेतील कमकुवतपणामुळे विधवांच्या हक्कांचे व्यवहारात संरक्षण कसे केले जाते आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

न्यायिक अधिकार्यांकडून जागरूकता आणि भेदभावाचा अभाव यामुळे विधवा न्याय व्यवस्थेकडे नुकसान भरपाई मागण्यासाठी वळू शकत नाहीत. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृती योजनांच्या संदर्भात विधवा आणि त्यांच्या मुलांवरील हिंसाचार, गरिबी निर्मूलन, शिक्षण आणि सर्व वयोगटातील विधवांना इतर समर्थन यासाठी कार्यक्रम आणि थोरेणे देखील हाती घेणे आवश्यक आहे.

संघर्षांतरच्या परिस्थितीत विधवांना शांतता निर्माण आणि सलोखा प्रक्रियेमध्ये पूर्णपणे सहभागी होण्यासाठी आणले पाहिजे जेणेकरून ते शाश्वत शांतता आणि सुरक्षिततेसाठी योगदान देतील आणि कोविड-19 च्या संदर्भात विधवांना पुन्हा चांगले सक्षम बनवण्यासाठी आमच्या कामातून सोडले जाऊ नये.

आमची पुनर्प्राप्ती त्यांच्या अनन्य गरजांना प्राधान्य देते आणि समाजांना अधिक समावेशक, लवचिक आणि सर्वांसाठी समान होण्यासाठी समर्थन देते, याची खात्री करूया.

■ ■ ■

कृष्णकुमार आनंदी गोविंदा निकोडे
रामनगर, गडचिरोली.
९४२३७१४८८३.

जेव्हा तुमच्या घरी दिवा लागतो... तेव्हा कोणाचा तरी जीव पणाला लागतो!

आपण घरात सुरक्षित बसलेलो असतो... बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असतो, सोसाट्याचा वारा सुटलेला असतो किंवा कडक ऊन अक्षरशः अगाची लाही लाही करत असते. आपण आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून निवांत असतो. पण याच वेळी, काही माणसं आपल्या घराचे दरवाजे उघडून, आपल्या आयुष्याची लढाई लढायला बाहेर पडत असतात. ते असतात आपले लाइनमन खरे प्रकाश योद्धा!

● योगेश विटनकर नागपूर.

वीज गेली की आपल्यापैकी अनेकांना लगेच राग येतो, चिडचिड होते. "अरे देवा! पुन्हा लाईट गेली? कधी येणार आता?" असे उद्गार आपोआप बाहेर पडतात. पण तुम्हाला माहीत आहे का, याच एका क्षणी शेकडो घरांमध्ये धाकधूक सुरू होते?

नियंत्रण कक्षातून फोन येतो, "लाईन चालू करा!" आणि मग जराही वेळ न घालवता तो कर्मचारी वाढळ, पाऊस किंवा भर उन्हात आपल्या कामावर निघतो. तो हे विसरून जातो की, तो कोणाचा तरी प्रेमळ बाप आहे, कोणाचा तरी आधारवड मुलगा आहे किंवा कोणाचा तरी काळजीवाहू पती आहे.

त्याच्या कुटुंबीयांचे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले असतात. मुलं देवाजवळ आपल्या बाबांच्या सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना करतात, तर पत्नी देवघरात दिवा लावून 'माज्या माणसाला काही होऊ नये' अशी आळवणी करते. प्रत्येक वादळात, प्रत्येक पावसात, प्रत्येक बिघाडात या वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढतच राहते.

एका मुलीची हृदयस्पर्शी विनंती...

काही दिवसांपूर्वी एका लाइनमनच्या मुलीने सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी आवाहन केले होते: "कृपया... वीज गेली तर रागवू नका, ओरडू नका... आमचे बाबा, काका, भाऊ त्याच लाईनवर काम करत असतात. एक छोटीशी चूक त्यांचा जीव घेऊ शकते. त्यांचे कुटुंबीय त्यांची सुखरूप परत येण्याची वाट पाहत असतात."

हे वाक्य ऐकल्यावर आपल्या काळजाला हात लागतो, नाही का? तिच्या 12 वर्षांच्या स्वर्णा नावाच्या मैत्रिणीचे डोळे लोखंडात, जेव्हा ती सांगते, "बाबा आताच शेताजवळच्या ट्रान्सफॉर्मरवर गेले आहेत." तिची आई दर पाच मिनिटांनी फोन तपासते, "फोन बंद तर नाही झाला? विजेचा धक्का तर नाही लागला?" ही चिंता अनाटायी नाही. दरवर्षी आपल्याकडे अनेक लाइनमन ड्युटीवर असताना विजेचा धक्का लागून किंवा उंचीवरून पडून आपला जीव गमावतात किंवा जायवंद होतात.

जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावणारे हात

वीज विभागातील एक कर्मचारी सांगतो की, "सामान्य जनतेला फक्त वीज गेल्याचे दिसते, पण वीज परत आणण्यासाठी आमचे सहकारी आपला जीव धोक्यात घालून काम करतात. अनेकदा ओले खांब, तुटलेल्या तारा किंवा पडलेली झाडेही धोकादायक ठरतात. तरीही लाईन सुरू होईपर्यंत हे



लोक घरी परत येत नाहीत."

प्रदिय यांची पत्नी सांगते, "जेव्हाही बाहेर हवामान खराब असते, तेव्हा मी देवघरात दिवा लावते. देवाकडे प्रार्थना करते की माझ्या माणसाला काही होऊ नये. जर फोन बराच वेळ वाजला नाही, तर माझी अस्वस्थता अजून वाढते." ज्येष्ठ लाइनमन सुजित म्हणतात, "पावसात सर्वात जास्त धोका असतो. वीजेचा करंट जमिनीत पसरू शकतो. खांब निसरूदे होतात. वरून नियंत्रण कक्षाचा दबाव असतो की 'लाईन चालू करा'. पण आम्ही किती धोका पत्करून काम करत आहोत, हे लोकांना माहीत नसते."

पुढच्या वेळी वीज गेली तर...

आपल्यासाठी वीज म्हणजे फक्त एक बटण दाबणे. पण या एका सोप्या क्रियेमागे एक संपूर्ण आयुष्य पणाला लागलेले असते. वादळात तुटलेल्या तारा जोडणे, ओलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढणे, खड्ड्यांमध्ये उभे राहून खांब धरणे, डोक्यापर्यंतच्या पाण्यात पोहण जाणे... हे सर्व मृत्यूच्या जबड्यात उतरण्यासारखे आहे. पण अशा परिस्थितीतही ते आपली भीती गिळून कर्तव्य बजावतात.

त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरातील दिवा अचानक विझेल, तेव्हा राग करण्यापूर्वी जरा थांबा. विचार करा की कोणीतरी आपले त्या तारांवर काम करत आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करा. तुमचा थोडासा संयम, त्यांची थोडीशी सुरक्षितता... त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठा दिलासा ठरू शकतो.

■ ■ ■



ट्यूब मास्टर



दरोज सकाळी एक माणूस पाण्यात उतरत असतो, त्याच्या हातात प्लास्टिकची एक पिशवी असते, ज्यात कपडे, जेवणाचा डबा आणि पुस्तक असतात. तो कोणी मोठा जलतरणपटू नाही, पण त्याचं ध्येय मात्र जगावेळं आहे. केरळच्या मल्लपूरम

लिह्यातल्या पॅदिजट्टुरी गावात राहणारे अब्दुल मलिक नावाचे हे शिक्षक गेली तब्बल २० वर्षे एका नदीतून पोहत शाळेकडे जात आहेत. अब्दुल मलिक हे प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. त्यांच्या घरापासून शाळेचं अंतर फारसं नाही, पण दरोज बसने जायचं झाल्यास तीन तास लांबतात आणि तेही प्रवास खडतर आणि अस्वस्थ करणारा असतो. म्हणून त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला, कडलुंजी नदी पार करत पोहून शाळेत जाण्याचा.

पाण्यात पोहताना ते एका टायर ट्यूबचा वापर करतात आणि त्यामुळच त्यांना "ट्यूब मास्टर" म्हणून ओळख मिळाली. आजवर त्यांनी एकही दिवस शाळा

चुकवलेली नाही. त्यांचं शिस्तबद्ध जीवन आणि शिक्षणासाठी असलेली निष्ठा विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श निर्माण करतं. इतकंच नाही, तर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पोहणं शिकवणंही सुरू केलं आहे. अब्दुल मलिक हे केवळ शिक्षक नाहीत, नदीचं तर पर्यावरणप्रेमी नागरिकही आहेत. नदीचं प्रदूषण वाढू नये म्हणून ते नियमितपणे विद्यार्थ्यांसह नदी स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रम राबवतात. पाण्यातील प्लास्टिक, कचरा ते स्वतः गोळा करून नदीचे संरक्षण करतात.

त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, याचं हे एक सजीव उदाहरण आहे. अब्दुल मलिक यांनी परिस्थितीवर मात करत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे झे जो शिक्षण, पर्यावरण आणि समर्पण या तिन्ही गोष्टींचं जिवंत प्रतीक आहे.

■ ■ ■

उन्हाळ्यात काही फळ भाज्या, फळे खाल्ल्याने नक्कीच शरीराला फायदा मिळतो. त्यातीलच एक फळभाजी म्हणजे काकडी. कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. शरीराला थंडावा देण्यासाठी काकडी हे एक सुपरफूड मानलं जातं. पाण्याची कमतरता भरून काढण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी मदत करते. पण बऱ्याच जणांना काकडी खाण्याची योग्य वेळच माहित नाही. तसेच ती खाण्याची योग्य पद्धतही माहित नाही. कारण काकडी जर ती चुकीच्या वेळी खाल्ली तर ती फायद्याऐवजी नुकसान करू शकते.

काकडीमध्ये सुमारे 95% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात कॅलरीज देखील खूप कमी असतात, म्हणून वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात फायबर, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि ॲंटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीराच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. काकडी पचनसंस्था सुधारते आणि



मीठ लावून काकडी खाणं योग्य की अयोग्य?

गॅस, ऑसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम देते. तथापि, त्याचे फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ली तर. काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी, जेव्हा शरीराची चयापचय क्रिया जास्त असते. यावेळी, काकडीचे पाणी आणि फायबर शरीराद्वारे लवकर पचते आणि पोट देखील हलके राहते. दुपारच्या जेवणासोबत किंवा नाश्त्यात काकडी खाल्ल्याने शरीराला पुरेसा ओलावा मिळतो आणि पचन देखील सुधारते.

किंवा बॅक्टेरिया असू शकतात. तसेच, काकडी कधीही दूध किंवा दुधाच्या पदार्थांसोबत खाऊ नये कारण त्यामुळे पचन समस्या निर्माण होऊ शकतात आणि शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात. अनेकजण काकडीवर मीठा टाकून खातात. परंतु जास्त मीठ काकडीतील आरोग्यदायी घटक कमी करू शकते, म्हणून मर्यादित प्रमाणात मीठ वापरणे चांगले.

■ ■ ■

अशोकायन
प्रा. अशोक सारडा
मेहकर
(९४२१३९४३९९)

स्कुल चले हम..!

शाळेची वाजताच घन्टा आनंदाने धरला शाळेचा रस्ता गेटवरच सरांनी केले स्वागत देऊनी चॉकलेट फुलांचा गुलदस्ता..

नवीन पुस्तके येता हाती आनंद मावेना गगनी मन लावूनी करू अभ्यास घडवू नव क्रांतीचा इतिहास ..!

मध्यान भोजन देई शासन ठेऊ त्याची आम्ही जाण विविध खेळात मिळवू प्राविण्य ऑलिंपिक मध्ये ऊंचावू देशाची मान..!

शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये बहुविशेषज्ञांच्या टीमवर्कने आई आणि बाळाचे प्राण वाचवले

नागपूर, २१ जून : १०२० बेडची सुविधा असलेल्या शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (एसएमएचआरसी) येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागाने वैद्यकीय कौशल्य व बहुविशेषज्ञांच्या सुसंवादात्मक कार्याच्या जोरावर एक अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या प्रसूतीतील आपत्कालीन प्रसंग यशस्वीरित्या हाताळला. या उपचारांतून एक तरुण माता आणि तिचे नवजात बाळ दोघेही सुरक्षितपणे बरे होऊन घरी परतले. ही घटना शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या गुणवत्तापूर्ण आणि सहानुभूतीपूर्ण आरोग्यसेवेच्या निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण ठरली.

२६ वर्षीय गर्भवती महिलेला, गर्भगर्भाच्या ३२व्या आठवड्यात, ताकडघाट येथून शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या ३०० बेडच्या समर्पित शालिनीताई माता व बाल विभाग मध्ये अतिशय गंभीर अवस्थेत आणले गेले होते. ईन्फेल्मिसियामुळे पीडित असलेल्या या महिलेचा रक्तदाब नियमनात राहिलेला नसल्यामुळे श्वासवरोध होऊन तिला

हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला होता. डॉ. स्नेहल देशमुख (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि डॉ. प्रियांका कांगले (भूलतज्ज्ञ) यांनी प्रसूती कक्षात तत्काळ रुग्णाला जीवनदान देण्यासाठी पुनर्जीवन प्रक्रिया सुरू केली आणि रुग्णाला यशस्वीरित्या स्थिर केले. तत्काळ रुग्णाला उच्च-जोखमीच्या सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी तिला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. स्नेहल देशमुख, डॉ. शरवती घोष, व डॉ. शांतनु शेभाळकर यांनी, डॉ. राजसी सेनगुप्ता (विभागप्रमुख स्त्रीरोग व प्रसूती) यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. प्रियांका कांगले यांच्या भूलसेवेच्या सहकार्याने पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर मातेला पोस्टेरियर रिक्विरेबल एन्सेफालोपॅथी सिंड्रोम, सेरिब्रल व्हेनस थ्रोम्बोसिस आणि पेरिपार्टम काडिओमायोपॅथी यासारख्या दुर्मिळ गुंतागुंतीचा सामना करावा लागला. या परिस्थितीत सातत्यपूर्ण, समन्वयपूर्ण आणि तज्ज्ञांच्या बहुवैद्यकीय हस्तक्षेपाची नितांत गरज होती.



डॉ. हेमंत देशपांडे आणि डॉ. राकेश भैसारे यांच्या नेतृत्वाखालील क्रिटिकल केअर टीम- डॉ. राहुल डागा, डॉ. समुद्री तायडे, डॉ. अनिताम सुखदेवे, डॉ. अमित सुथार व डॉ. मसूम बिरंजन यांनी २४ तास अतिदक्षता सेवा दिली. डॉ. अंजली बोरकर (प्रमुख भूलतज्ज्ञ विभाग) यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ज्ञ टीमने शस्त्रक्रियेपूर्व आणि शस्त्रक्रियेनंतरची परिपूर्ण सेवा दिली. तिच्या पेरिपार्टम काडिओमायोपॅथीच्या उपचारासाठी विशिष्ट उपचार योजना तयार करणारे हृदयतज्ज्ञ डॉ. अभय तिडके आणि डॉ.

निरीक्षण, अतिदक्षता सेवा आणि विभागीय समन्वयामुळे तिला व्हेंटिलेटवरून हळूहळू हटवण्यात आले आणि अखेरीस ती शुद्धीवर आली आणि तिला स्थिर स्थितीत घरी सोडण्यात आले. यामुळे तिच्या कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला आणि कुशल व्यवस्थापन न्युरोलाजिस्ट डॉ. जीवन किंकर यांनी केले. त्याचवेळी नवजात बाळाला डॉ. सी. बोकाडे (प्रमुख बालरोग विभाग) व डॉ. कुशाश्रुतुनवाला यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञांच्या विभागाने अत्यंत काळजीपूर्वक सेवा दिली. ज्यामुळे त्याच्या आयुष्याची सुरुवात आरोग्यदायी झाली. सातत्यपूर्ण

केस कुशल टीमवर्क आणि एकसंध दृष्टिकोनातून काय साध्य होऊ शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. ही केस विविध विभागांमधील समन्वयाचे सामर्थ्य आणि एसएमएचआरसीमधील क्लिनिकल उत्कृष्टतेची दृढ परंपरा अधोरेखित करते. अशा घटना आत्म्याला प्रत्येक रुग्णाच्या प्रवासात दर्जा अधिक उंचावण्याची प्रेरणा देतात. डॉ. वसंत गावडे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एसएमएचआरसी म्हणाले, शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील प्रसूती व स्त्रीरोग विभागाने केवळ पाच वर्षांत गुंतागुंतीच्या आणि उच्च जोखमीच्या प्रसूती केसमध्ये यशस्वीरित्या काम करून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. आमच्या रुग्णालयात दुरोज वाढत असलेल्या यशस्वी प्रसूतीचा दर हाच आमच्या निष्ठेचा आणि परस्पर सहकार्याचा पुरावा आहे. ही विलक्षण यशोगाथा शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञता, सहानुभूती आणि नवकल्पना यांच्या माध्यमातून अशा निर्माण करण्याच्या कृतीशील दृष्टिकोनाला मूर्त रूप देते.

सी.आर.आय. सोलरने ६,८९४ सोलर पंपिंग सिस्टीमसाठी रुपये २१० कोटीची मोठी बहु-राज्यीय ऑर्डर मिळवली

नागपूर, २१ जून : सीआरआय पंपसचा एक विभाग आणि अक्षय ऊर्जा-चालित जल उपायामध्ये आघाडीवर असलेल्या सीआरआय सोलर ला, महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था (मेडा), हरियाणा अक्षय ऊर्जा विकास संस्था (हेरेडा) आणि पंजाब ऊर्जा विकास संस्था (पेडा) यांचेकडून ६,८९४ सोलर पंपिंग सिस्टीमचा पुरवठा, स्थापना आणि त्यांचे कार्यान्वन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यांचे एकत्रित मूल्य रुपये २१० कोटी आहे.



या प्रतिष्ठित ऑर्डर, भारतातील कृषी संबंधित प्रमुख प्रदेशांत शाश्वत सिंचन पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करतात. या प्रतिबद्धता, केंद्र आणि राज्य सरकारांना त्यांच्या अक्षय उर्जेच्या आणि कृषी उत्पादकतेच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी पाठिंबा देण्यात सीआरआयची वाढती भूमिका अधोरेखित करतात. प्रकल्पाचे उपयोग हे, संबंधित एजन्सीच्या वेळापत्रकांनुसार सुरू होईल ज्यामध्ये सीआरआय सोलर, मोठ्या प्रमाणावरील सौर जल पंपिंग प्रकल्पांना अचूकता आणि गुणवत्ता हमीसह राबविण्यात त्यांच्या व्यापक कौशल्याचा वापर करेल. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर भाघ्य करताना, सीआरआय ग्रुपचे अध्यक्ष जी. सौंदर्यराजन म्हणाले: ही एकत्रित कामगिरी भारताच्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्रांमध्ये स्वच्छ, विश्वासार्ह आणि पाण्याची शाश्वत उपलब्धता सक्षम करण्यासाठी सीआरआयच्या अटळ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हे प्रकल्प पायाभूत सुविधांच्या अतिरिक्त कार्य करतात - ते ग्रामीण

समुद्री, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरणीय जबाबदारी यांना सक्षम करणारे घटक आहेत. भारत आपल्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाचे समर्थन करत असताना, सीआरआय, सौरविषयक नवोपक्रम आणि परिणामांसह आघाडीवर राहण्यास सज्ज आहे. संपूर्ण भारतात १,८१,००० हून अधिक सौर पंपिंग सिस्टीम आणि पाण्यासह आरोग्यदायी उपाय कार्यान्वित करून, सीआरआय पंपस, ऊर्जा-कार्यक्षम आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन उपायांकडील संक्रमणाचे नेतृत्व करत आहे. या उपक्रमांमुळे ६,९०० दशलक्ष किलोवॅट प्रति तास युनिटपेक्षा जास्त ऊर्जा बचत झाली आहे आणि ४.८० दशलक्ष टनापेक्षा जास्त कार्बन-डाय-ऑक्साईडचे उत्सर्जन टाळण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे पर्यावरणीय व्यवस्थापनात सीआरआयचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. सीआरआय सोलरच्या ऑफिसमध्ये उच्च-कार्यक्षमता असलेल्या सोलर पंपिंग सिस्टीम, इंटरलिजन्ट रिमोट मॉनिटरिंग आणि व्यापक विक्री-पश्चात सेवा यांचा समावेश आहे, ज्यामुळे या कंपनीने सरकारच्या नेतृत्वाखालील स्वच्छ ऊर्जा उपक्रमांसाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून स्थान मिळवले आहे.

शेतकऱ्यांनी श्रीराम ट्रिप्लिट वेजिटेबलसोबत यशाची पताका फडकवली : मेगा शेतकरी मेळाव्यात साजरा झाला आनंद!



अकोला, २१ जून : श्रीराम फार्म सोल्यूशन्स (एसएफएस) यांनी १८ जून, २०२५ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका भव्य मेगा शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमामात महाराष्ट्र आणि शेजारील मध्य प्रदेशातील ३०० प्रातिनिधील शेतकरी आणि सहा प्रमुख डीलर यांनी सहभाग घेतला. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते श्रीराम ट्रिप्लिट वेजिटेबल, जे विशेषतः उच्च-मूल्यच्या भाजीपाला, विशेषतः या कार्यक्रमातील मुख्य पिफ - मिर्ची आणि टोमॅटो, पिकांच्या उत्पादनासाठी तयार करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा शेअर केल्या. मोर्शी, अमरावती येथील प्रातिनिधील शेतकरी अंकुश तायवाडे यांनी सांगितले की, ट्रिप्लि सिंचन मिर्चीच्या शेतात श्रीराम ट्रिप्लिट वेजिटेबलच्या वापरामुळे त्यांच्या उत्पादनात २०२५% वाढ झाली आहे. ट्रिप्लि लाईसखाली अचूक पोषक तत्त्वे पुरविल्यामुळे त्यांच्या मिर्च्या निरोगी, चमकदार आणि ११० सेमी लांब झाल्या, ज्यामुळे त्या बाजारात प्रीमियम दराने विकल्या जाऊ शकल्या.

दुसरे शेतकरी, देवेंद्र टिपरे यांनी मिरचीत आधी आणि निरोमी फळे लागल्याचे पाहिले, ज्यामुळे अधिक तोडणी व चांगल्या उत्पादनाने त्यांचा नफा वाढला. त्यांनी झाडांच्या आकारात समता, मिरच्यांचा सुधारित रंग, पोत आणि टिकवणूकक्षम शेलफ लाइफ हाही महत्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले, प्रत्येक झाड एकसारखी प्रतिक्रिया देत होते, ज्यामुळे बाजारगाटान गुणवत्तेत सुधारणा झाली. भूषण देशमुख, जे भूमिपुत्र हायटेक नर्सरीचे मालक आहेत, त्यांनी श्रीराम ट्रिप्लिट वेजिटेबलला पाठिंबा व्यक्त केला. त्यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मिळालेल्या उत्कृष्ट परिणामांचे अनुभव शेअर केले. कार्यक्रमामध्ये शेतकरी बुकिंग योजना सुरू करण्यात आली, जी उत्साहाने स्वागत करण्यात आली. अनेक शेतकरी त्यांच्या पुरवठ्याची नोंदणी करण्यासाठी कार्यक्रमस्थळी रंगेत उभे राहिले. ही पुढाकार नवोन्मेष्टी कृषी उपाय आणि स्थानिक पातळीवर समर्थनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या श्रीराम फार्म सोल्यूशन्सच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

सरुच्या भावनिक जटिलतेला समजून घेण्यात तिने मला सहानुभूतीपूर्वक मदत केली

मुंबई, २१ जून : झी टीव्हीवरील सरु ही मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. यातील कथानक आणि व्यक्तिरेखांची मांडणी भावनिक पातळीवर इतकी परिणामकारक झाली आहे की या मालिकेचे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सरु (मोहक मटकर) आता वेद (शगुन पांडे) सोबत नव्या शहरी जीवनाशी जुळवून घेत आहे आणि तिची ऑनस्क्रीन आई गौरी (ज्येष्ठ अभिनेत्री निलम पांचाळ) सोबतचे तिचे नातेही मालिकेत एक



म्हणाली, जीवनात काही नाती अशी असतात जी पहिल्याच क्षणापासून नैसर्गिक वाटतात. निलम मंडेमसोबतच माझं नातं असंच आहे. ऑडिशन प्रक्रियेदरम्यान पहिल्या वाचनापासूनच आमच्यात एक सहज संवाद आणि प्रामाणिकपणा होता. प्री-शूट वर्कशॉपासून ते राजस्थानमधील आमच्या दीर्घ शेड्यूलपर्यंत, त्यांचं असलेलं सततचं समर्थन माझ्यासाठी एक आधार ठरला. मग ते उशिरापर्यंतची रिहर्सल असो किंवा चहा घेत शांतपणे केलेल्या चर्चा प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक शिकवण ठरली आहे. ती पुढे म्हणाली, सरुच्या भावनिक गुंतागुंतीला समजून घेण्यासाठी आणि त्या भूमिकेत खोलवर उतरता यावं म्हणून त्यांनी मला खूपच मदत केली आणि प्रोत्साहन दिलं. त्यांच्या सहवासातून केवळ सरूच पात्र साकारायला मला मदत झाली असं नाही, तर माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासातही त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. इतक्या प्रतिभावान आणि सशक्त व्यक्तिमत्त्वासोबत मी स्क्रीन शेर करत आहे, हे सांगताना मला अतिशय अभिमान वाटतो. आता जेव्हा सरू आपल्या आयुष्यातील एका सशक्त नव्या अध्यायात प्रवेश करत आहे आणि अखेर अनिकासमोर उभी ठाकत आहे, तेव्हा प्रेक्षकही प्रत्येक दृश्यामध्ये खऱ्या भावना आणि जिवंत अभिनय अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत.

आज का अंदाज

सोमवार २३ जून २०२५

पत्थर फोड एकच

कल्याण बाजार	मुंबई बाजार
१ ४ ७ ८ २ ५ ६ ७	२४६ २४८ १६० २२८ २४६ २५८ १६९ ८९०
२४५ ३४७ २५० ३८० ३७० ३८० ३३० ७००	४८९ ४४६ ३४० ४७७ ४८० ३५७ २४० ४४९
१० ४० ७२ ८२	२० ५० ६८ ७३
१९ ४९ ७३ ८३	२९ ४९ ६४ ७४
१६ ४६ ७५ ८५	२९ ४९ ६३ ७८

२३ जून : सर्व बाजारांसाठी

२१ ३१ ६८ ९८	२७ ३७ ६४ ९४	२० ३० ६५ ९५
-------------	-------------	-------------

कल्याण व मुंबई क्सीता तसेच सर्व बाजारांसाठी जबरदस्त पास होणारे चान्सेस मिळतील.

प्रो. बालाजी कुमार ९८२२४८६०३४

राशीभविष्य

मेघ : आज पूर्ण होत असलेल्या कामात अनावश्यक विलंब होईल. तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि विवेक वापरावा. नोकरीच्या शोधात तुम्हाला इकडे तिकडे भटकंती करावी लागेल.

वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्र परिणामांचा असेल. तुमचे वागणं सुधारण्याचा प्रयत्न करा. समाजात तुमची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तुमची महत्त्वाची कामे इतरांवर सोपवू नका.

मिथुन : आज तुमची जुन्या मित्राशी भेट होईल. निपुत्रिक लोकांना मुलाशी संबंधित चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संशयास्पद परिस्थिती टाळा. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल.

सिंह : खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वादविवाद टाळा. मालमत्ता खरेदी-विक्रीत उशीर होईल. मात्र, प्रवासाचे योग संभवतील. कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल.

कन्या : सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कधीकधी वातावरण आनंदी तर कधीकधी तणावपूर्ण असू शकते. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या योजना एखाद्या अज्ञात

कारणामुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

तूळ : तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुम्हाला स्वादिष्ट जेवण मिळेल. तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या अधीनस्थांशी जवळीक वाढेल.

वृश्चिक : आज प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. सुसंवाद निर्माण करण्याची गरज भासेल. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य वाढेल.

धनु : आज तुम्ही कार्यदेशीर अडचणीत येऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागेल. दुविधा निर्माण करणाऱ्या परिस्थितीत ताणतणावाला हावी होऊ देऊ नका.

मकर : आजचा दिवस आनंदाचा आणि प्रगतीचा असेल. महत्त्वाच्या कामात कोणताही मोठा निर्णय तुमच्या वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊनच घ्या. आज कामाच्या ठिकाणी निरर्थक वाद टाळा.

कुंभ : परस्पर विश्वास कायम ठेवा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य वाढेल. तुमचे आरोग्य बिघडू शकते. महिलांचा वेळ हायत्य आणि निनोदात जाईल.

मीन : तरुण मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखतील. भौतिक सुख, समुद्री आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक, राजकीय चर्चा किंवा वादविवाद टाळा.

डिजिटल पेमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून इंडसइंड बँकेचा सन्मान

मुंबई, २१ जून : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून २०२३-२४ चा डिजिटल पेमेंट्स पुरस्कार मिळाल्याची घोषणा इंडसइंड बँकेने केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिजिटल पेमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये या बँकेने तिसरा क्रमांक पटकावला. १८ जून २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामण प्रमुख पाहुण्या म्हणून आणि अर्थ राज्यमंत्री श्री. पंकज चौधरी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

डिजिटल क्षमता वाढवण्याच्या आणि देशभरातील लाखो लोकांना सक्षम बनवण्याच्या सुरक्षित, स्केलेबल तसेच नावीन्यपूर्ण डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या इंडसइंड बँकेच्या अटळ वचनबद्धतेचा हा पुरस्कार म्हणजे एक पुरावा आहे. वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिकृत स्कोअरकार्डनुसार, बँकेने आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये डिजिटल व्यवहारांचे १२०% लक्ष्य साध्य केले - जे भारतातील सर्व खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वाधिक आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून इंडसइंड बँकेचा सन्मान

डिजिटल पेमेंट्स पुरस्कार समारंभात इंडसइंड बँकेच्या रिशेरा राजसक्सेना, डायरेक्ट बँकिंग प्रमुख आणि श्री. देव रतन सुरी, प्रमुख - एसडीजी (पेमेंट्स, कास्ट्स आणि सरकारी व्यवसाय) यांना श्री. एम. नागराजू, सचिव, वित्तीय सेवा विभाग आणि डॉ. अभिजित फुकोने, आर्थिक सल्लागार, डीएफएस यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

या कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे ग्राहक बँकिंग आणि विपणन प्रमुख सोमित्र सेन म्हणाले, हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल आणि देशभरात डिजिटल स्वीकारा वाढवण्यासाठी इंडसइंड बँकेच्या प्रयत्नांना मान्यता दिल्याबद्दल आम्ही अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे आभारी आहोत. आयएनडीआयई सारख्या आमच्या वेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे सतत नावीन्यपूर्ण आणि आमच्या ग्राहकांना अंतर्ज्ञानी, सुरक्षित आणि वैयक्तिकृत बँकिंग अनुभव देण्याच्या आमच्या संकल्पनाला ही मान्यता बळकटी देते. भारताच्या डिजिटल प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी बँकिंग सुलभ आणि सहज बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

डिजिटल पेमेंट्स पुरस्कार समारंभात इंडसइंड बँकेच्या रिशेरा राजसक्सेना, डायरेक्ट बँकिंग प्रमुख आणि श्री. देव रतन सुरी, प्रमुख - एसडीजी (पेमेंट्स, कास्ट्स आणि सरकारी व्यवसाय) यांना श्री. एम. नागराजू, सचिव, वित्तीय सेवा विभाग आणि डॉ. अभिजित फुकोने, आर्थिक सल्लागार, डीएफएस यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

या कामगिरीबद्दल इंडसइंड बँकेचे ग्राहक बँकिंग आणि विपणन प्रमुख सोमित्र सेन म्हणाले, हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल आणि देशभरात डिजिटल स्वीकारा वाढवण्यासाठी इंडसइंड बँकेच्या प्रयत्नांना मान्यता दिल्याबद्दल आम्ही अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे आभारी आहोत. आयएनडीआयई सारख्या आमच्या वेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे सतत नावीन्यपूर्ण आणि आमच्या ग्राहकांना अंतर्ज्ञानी, सुरक्षित आणि वैयक्तिकृत बँकिंग अनुभव देण्याच्या आमच्या संकल्पनाला ही मान्यता बळकटी देते. भारताच्या डिजिटल प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी बँकिंग सुलभ आणि सहज बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

टाटा मोटर्सकडून एस प्रो चार चाकी मिनी ट्रक लाँच

पुणे, २३ जून : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने नवीन टाटा एस प्रोच्या लाँचसह नवीन टप्पा गाठला आहे, तसेच लहान कार्गो मोबिलिटीच्या परिवर्तनात्मक युगाचा शुभारंभ केला आहे. ३.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह टाटा एस प्रो भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी मिनी ट्रक आहे, जो अपवादानत्मक कार्यक्षमता, अद्वितीय वैविध्यता आणि उच्च दर्जाचे मूल्य देतो.

उद्योजकांच्या भावी पिढीला सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला टाटा एस प्रो प्रेट्रोल, बाय-फ्युईल (सीएनजी + पेट्रोल) आणि इलेक्ट्रिक व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या व्यवसाय गरजांसाठी योग्य सोल्यूशन निवडण्याची स्थिरता मिळते.

एस प्रो लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, लाँच करण्यात आलेल्या टाटा एसने भारतातील कार्गो मोबिलिटीमध्ये क्रांती घडवून आणली. गेल्या दोन दशकांमध्ये या ट्रकने २५ लाखांहून अधिक उद्योजकांना यशस्वीरित्या सक्षम केले आहे, तसेच प्रगती व क्षमतेचे प्रतीक बनला आहे. नवीन टाटा एस प्रोसह आम्ही महत्वाकांक्षी भावी पिढीसाठी नवीन उद्देशासह हा वारसा अधिक दृढ करत आहोत. स्थिरता, सुरक्षितता आणि



नव्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या एस प्रोमध्ये उत्तम उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे, जो उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास सुसज्ज असलेल्या महत्त्वाकांक्षी उद्योजकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यास मदत करेल.

टाटा एस प्रोबाबत मत व्यक्त करत टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या एससीबीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. पिनाकी हल्दर म्हणाले, उद्देशपूर्ण टाटा एस प्रो सखोल ग्राहक अभिप्रायांसह विकसित करण्यात आली आहे आणि विविध उपयोगांसाठी पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. विविध प्रदेश व हवामान स्थितींमध्ये, तसेच लाखो किलोमीटर अंतरापर्यंत या ट्रकची प्रखर चाचणी करण्यात आली आहे. मल्टी-

फ्युईल पर्याय, किफायतशीरपणा आणि सुधारित ड्रायव्हिंग क्षमतेसह टाटा एस प्रो विविध वापरांमध्ये उच्च दर्जाचे मूल्य देतो. आमच्या पोर्टफोलिओमधील हा धोरणात्मक रित्या भर करण्यात आलेला ट्रक आहे, जो उद्योजकांना आणि लहान व्यवसायांना विश्वासार्ह, भविष्यासाठी सुसज्ज गतशीलता सोल्यूशन्ससह सक्षम करण्यासाठी टाटा मोटर्सच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. भारतातील व्यावसायिक, ई-कॉमर्स व लॉजिस्टिक्स हब महाराष्ट्र एस प्रो बाय फ्युईल आणि ईव्ही व्हेरिएण्ट्ससाठी लाभदायी क्षेत्र आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर अशी प्रमुख शहरे एफएमसीजी, प्लसीट लॉजिस्टिक्स, डाक स्टोअर्स व पेय वितरण अशा क्षेत्रांमध्ये एस प्रो ईव्हीच्या फिक्स्ड-ड्युटी चक्रांसाठी विशेषतः अनुकूल आहेत, जेथे उच्च प्रमाणातील डिलिव्हरी नेटवर्कसाठी कार्यक्षमता व विश्वसनीयतेची आवश्यकता आहे. दरम्यान कोकण, विदर्भ व मराठावाडा या यासारख्या प्रांतांमध्ये कृषी-आधारित उद्योग आणि एमएसएमईची संपन्न परिसंस्था आहे. या क्षेत्रांमध्ये एस प्रोची उच्च लोड क्षमता, सुसंगत आकारमान आणि इंधन-कार्यक्षम ड्राइव्हट्रेन्स अरूढ रस्त्यांमधून नेव्हिगेट करण्यासाठी आणि लास्ट-माइल डिलिव्हरी ऑप्टिमाइज्ड करण्यासाठी व्यावहारिक व लाभदायी सोल्यूशन देतात.

शब्दकोडे क्रमांक २१४४

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०		११	१२		१३				
		१४			१५	१६		१७	१८
१९		२०		२१		२२	२३	२४	
			२५		२६	२७		२८	२९
३०		३१		३२			३३		
		३४	३५						३८
३९		४०			४१			४२	
४३	४४		४५		४६	४७	४८		
४९	५०				५१	५२	५३	५४	५५
५६		५७	५८	५९		६०		६१	
		६२			६३		६४		
६५	६६	६७	६८	६९		७०		७१	
७२			७३	७४		७५		७६	
			७७		७८				

७५) बारीक खांब	३२) पानासकट कोवळी कांदी
७६) युद्ध	३३) समुद्रकिनारा
७७) गील	३४) पुरुष
७८) दही घुसळण्याचे साधन	३७) बाज विणण्याची कापडी पड्डे
७९) पोलीस	३८) नूतन
उभे शब्द :-	४१) नव्याची दुसरी पत्नी
१) वाळा	४३) सरसकट
२) भरभराट	४४) भीती, चवक, दराज
३) घासणे (ईं)	४५) गवंड्याकडील दोरीचे एक साधन
४) दुष्ट माणूस	४६) शर्करा
५) गुमान, मुकाट्याने	४८) मवाळ धोरण
७) टप्प्याटप्प्या घेत घेत	५०) शाहीराजवळचे चर्मवाद्य
८) मध	५२) जबरदस्तीने लावलेला विवाह
९) गुरुजी	५४) लोकर (ईं.)
११) सिद्धता	५५) मध्यस्थ
१६) झाडाभोवतीचा कट्टा	५८) लक्षास्पद
१८) चीर, भेग, फट	५९) स्थान, जागृत
१९) मंगळवेढ्यात जन्मलेली एक स्त्री	६३) अंतःकरण
संत	६६) वारा
२०) तलावर	६८) मच्छर
२३) कलंक	६९) सटवाई, दुष्ट स्त्री
२४) घोडा, गाढवाची विष्टा	७०) छोटी विश्रांती
२६) फूल, पुष्प	७१) मृत्यु नसलेला
२९) अतिशय मऊ, मुलायम कापड प्रकार	७४) हात
३१) विहिरीतून पाणी काढण्याचे जोडसाधन	७६) सद्बोद्धि, नेहमी

मागील शब्दकोड्याचे उत्तर									
व	च	त	मा	व	हे	का	ड	सा	फ
न	क	ख	म	ग	दि	श	र	वा	जि
जा	स	त	मा	वा	ल	स	डा	र	व
का	ल	न	पा	ल	न	दा	द	र	न
स	र	स	स	म	र	स	क	ल	प
ख	के	ख	न	न	रा	ज	ब	ट	सा
स	रा	स	री	ख	न	र	ख	ल	ब
ख	री	पा	ब	द	न	दा	टी	ब	थ
स	भा	डा	वे	डा	क	क	ख	र	न
र	त	डी	म	नो	ब	ल	ख	स	र
रा	त	रा	र	आ	क	रा	स	म	र
ज	थ	म	लकर	र	थ	ल	खी	आ	र
भ	डी	मी	रा	थ	ट	स	व	त	मा
व	पा	य	ल	खाल	सा	प	ब	का	से
न	र	क	ब	खिल	रा	म	न	म	री

दो स्तानो, पावसाळ्यात गरमागरम भजी खायची लहर येते. अशावेळी हॉस्टेलमध्येच तुम्ही भजीचा घाट घालू शकता. बटाटा, कांदा, पालक या भजी आपण नेहमीच खातो. त्यामुळे यंदा अंड्याची भजी ट्राय करायला हरकत नाही.

साहित्य : चार उकडलेली अंडी, चार मोठे चमचे बेसन, चिमूटभर मिरपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा,

अंड्याची गरमागरम भजी

अर्धा चमचा चाट मसाला, मीठ आणि तेल.

कृती : उकडलेल्या

अंड्याचे दोन भाग करा. अंड्यांना मीठ आणि मिरपूड लावून ठेवा. आता एका भांड्यात बेसन घ्या. त्यात लाल तिखट, चवीनुसार मीठ, ओला आणि गरजेनुसार पाणी घालून

भजीचं पीठ तयार करा. हे पीठ फार घट्ट आणि सैलही नको. त्यामुळे बेताने पाणी घाला.

कढईत तेल गरम करून घ्या. अंड्याचे तुकडे बेसनच्या पिठात घोळावा. हलकेच कढईत सोडा. सोनेरी रंगावर तळून घ्या. ही भजी चटणी किंवा सॉससोबत खा. ➤



परदेशी नोकरी सोडून सुरू केला दह्याचा ब्रँड

अ नेक लोक परदेशात चांगली नोकरी मिळवून तिथेच स्थायिक होण्याचे स्वप्न पाहतात, पण केरळमधील रहिवासी नहज बशीर यांनी परदेशातील नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि दही बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, परंतु कठोर परिश्रमाने नहजने व्यवसायात यश मिळवले. आज नहज बशीर त्यांच्या 'क्रॅनबेरी' या ब्रँडमधून दरवर्षी १५ कोटी रुपयांची कमाई करत आहेत. इतकेच नाही तर अंबानी कुटुंबादेखील क्रॅनबेरीचे ग्राहक

आहे. नहज बशीर यांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांचे कुटुंब टिश्यू मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करत असे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी नहजला कतारमध्ये नोकरी मिळाली, पण त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. अशा परिस्थितीत नहजने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो भारतात परतला.

कुटुंब नाराज ; पण

नहजचे कुटुंब त्याच्या या निर्णयावर खूष नव्हते, मात्र नहजच्या आईने त्याला पाठिंबा दिला. कतारमध्ये नोकरी करताना नहज भारतात यायचा त्यावेळी भारतात चांगल्या आणि आंबट दह्याची मोठी कमतरता असल्याचे त्याला जाणवायचे. नहजला कतारमध्ये मिळणारे दही

आवडले. त्यातूनच त्याला दह्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. २०२० मध्ये नहजने क्रॅनबेरी नावाची कंपनी सुरू केली.

दही ब्रँड यशस्वी

ही कंपनी अनेक चवींसह विविध प्रकारचे दही बनवते. हळूहळू नहजचा ब्रँड यशस्वी झाला. नहज

स्वतः मॉलमध्ये जाऊन दह्याचे नमुने वाटून लोकांना त्याचे उत्पादन सादर करत असे. अत्यावधीतच नहजचे दही खूप

लोकप्रिय झाले. अंबानी कुटुंबादेखील क्रॅनबेरीचे ग्राहक आहे. क्रॅनबेरीने अंबानी कुटुंबातील दोन्ही मुलांच्या लग्नात दहा हजारांहून अधिक दह्याचे पॅकेट डिलिव्हर केले होते. नहज या व्यवसायातून दरवर्षी १५ कोटी रुपयांपर्यंत कमाई करत आहे. ➤

अचिन्ह



मी २८ वर्षांची तरुणी असून माझं एका मुलावर प्रेम आहे. पण पालकांना तो आवडत नसल्यामुळे त्यांनी माझं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं आहे. याबाबत मी माझ्या प्रियकराला सांगितलं. हे नातं तोडायचं ठरवलं. पण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. या सगळ्या परिस्थितीसाठी तो मला जबाबदार धरतो आहे. या सगळ्याचा मला खूप ताण आला आहे. मी आईवडिलांच्या विरोधात जाऊ शकत नाही. प्रियकरालाही सोडू शकत नाही. मी काय करू ? - तुझी सध्याची मनस्थिती खूप गुंतागुंतीची ➤

हा गुंता कधी सुटेल ?

असाणार यात शंका नाही. या नात्याबद्दल तू आईशी बोललीस. तिच्याकडून तुला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत तू कुटुंबातल्या इतर सदस्यांचा आधार घेऊ शकतेस. तुझ्या वडिलांशी स्पष्टपणे बोलू शकणाऱ्या व्यक्तीला हा गुंता सांग. तुझा प्रियकर किंवा त्याच्या कुटुंबियांना यासाठी पुढाकार घ्यायला सांग. या नात्याबद्दल तुझे पालक साशंक असतील. ते तुला काही प्रश्न विचारतील. या प्रश्नांची शांतपणे उत्तर दे. त्यांच्या सगळ्या शंका दूर कर. याआधी तुझ्या प्रियकराला विश्वासात घे, त्याच्याशी स्पष्टपणे बोल. गरज पडली तर समुपदेशकांची मदत घे.

मॅच मेकिंग

उठण्याची सवय लावा. * जीमला जाताना एखाद्या मित्र किंवा मैत्रीणीला सोबत घ्या. कोणीतरी सोबत असेल तर तुम्हालाही जीमला जाण्यात रस वाटेल. मस्त गप्पा मारत जीममध्ये जाण्याचा आनंद वेगळाच असतो. * जवळची जीम शोधा. लांबवरच्या जीममध्ये जायचा

उ द्यापासून व्यायाम सुरू करू असं म्हणणाऱ्यांचा उद्योग कधीच येत नाही. तुम्हीही व्यायाम उद्यावर ढकलताय का ? सकाळी उठून जीममध्ये जाणं तुमच्यासाठी खूप मोठं आव्हान आहे का ? सकाळी मस्त ताणून घ्यायची, आराम

फिटनेस फंडा

खूप कंटाळा येतो. अशावेळी जवळच्या जीमचं सदस्यत्त्व घेतलं तर तुमचा वेळही वाचू शकेल. * आपल्याला वजन कमी करायचं आहे असा दृढनिश्चय करा. एखाद्या दिवशी आपल्याला खूप कंटाळा येईल. पण हा कंटाळा बाजूला ठेऊन व्यायाम करायला जा. कंटाळ्यापेक्षाही व्यायाम जास्त महत्त्वाचा आहे. * तुमचं वजन एका दिवसात वाढलेलं नाही. तसंच ते पटकन कमीही होणार नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी थोडा वेळ द्या. झटपट निकालांची अपेक्षा करू नका. ➤

लावा व्यायामाची सवय

करायचा असं तुम्हाला वाटत असेल तर लवकर जागे व्हा. सकाळी उठून व्यायामाला सुरुवात करा. ही सवय लावून घेण्यासाठी काय करायचं याविषयी... * सोशल मिडियावर काही वेळ घालवल्याशिवाय झोप येत नसेल तर तुम्हाला ही सवय बदलायला हवी. सोशल मिडियामुळे तुमचं वजन कमी होणार नाही. मात्र जीममध्ये घाम गाळल्यामुळे तुम्ही नक्कीच फिट व्हाल. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपायला हवं. आठ तासांची शांत झोप घेतल्यानंतर सकाळी ताजंतवानं वाटतं. त्यामुळे दररोज लवकर

कला शाखेतील युवक-युवती होऊ शकतात पायलट

वि मान चालवण्याचे, आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न अनेकजण बघतात, मात्र आतपर्यंत या स्वप्नासाठी एक मोठी अट होती. ती म्हणजे या क्षेत्रात जाण्यासाठी बारावी मध्ये विज्ञान शाखा असावी लागते. त्यामुळे अनेक कला आणि वाणिज्य शाखेतील हुशार विद्यार्थी या क्षेत्रात जाण्यापासून वंचित राहायचे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई वाहतुकीचे नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्थेने (डीजीसीए - डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. त्यामुळे आता कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही कमर्शियल पायलट परवान्यासाठी प्रशिक्षण घेता येणार आहे. 'डीजीसीए' ने हा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवला आहे. मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे जाईल आणि त्यानंतर अधिकृतपणे लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमाच्या अंमलबजावणीने १२ वी उत्तीर्ण, वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आणि इतर आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केलेले सर्व शाखांचे विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील.

३० वर्षांनंतर मोठा बदल

१९९० च्या दशकापासून 'सीपीएल' प्रशिक्षण फक्त विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित होते. यामुळे कला आणि वाणिज्य शाखांच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना पायलट होण्याची संधी मिळत



करियरवादा

नव्हती. गेल्या काही वर्षांमध्ये कला व वाणिज्यशाखा विद्यार्थ्यांना 'ओपन स्कूल'मध्ये जाऊन भौतिकशास्त्र आणि गणिताची परीक्षा पुन्हा द्यावी लागत होती.

वाढती मागणी आणि तयारी

'डीजीसीए' ने या नव्या नियमामुळे

पायलट होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या वाढलेल्या मागणीला तोंड देण्यासाठी आणि प्रशिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी भारतातील 'फ्लायिंग स्कूल्स'ना अधिक सक्षम करण्याच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. 'डीजीसीए'चे अध्यक्ष फेज अहमद किदवई यांनी 'फ्लायिंग स्कूल्स'ना वेबसाइटवर प्रशिक्षणाचा कालावधी, उपलब्ध विमानांची संख्या, प्रशिक्षकांची उपलब्धता आणि सिम्युलेटरची स्थिती यासारखी माहिती पारदर्शकपणे प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत.

पायलट बनण्याचे स्वप्न आता सर्वांसाठी !

हा निर्णय भारतातील विमानचालन क्षेत्रात समावेशकता वाढवण्याचा एक मोठा टप्पा ठरणार आहे. यामुळे देशातील विमानचालन क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, कारण या नव्या धोरणामुळे अधिक प्रमाणात प्रशिक्षित, कुशल आणि विविध पार्श्वभूमीचे पायलट तयार होतील. ➤



बॅंगलुरुजवळ काय पाहाल ?

बें गलुरु हे सर्वात जास्त गर्दी असलेल्या शहरांपैकी एक आहे. येथील लोक सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त असतात. पण या व्यस्ततेतून वेळ काढून काही लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासह किंवा मित्रमंडळींसह बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तुम्ही बाहेर फिरायला जात असाल तर बॅंगलुरु शहराला एकदा भेट द्याच. इथे भेट देण्यासाठी बॅंगलुरु पॅलेस, लालबाग बोटनिकल गार्डन आणि उलसूर तलाव अशी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

बॅंगलुरु पासून सुमारे १०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता. येथील नैसर्गिक दृश्ये खूप मनमोहक आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहून नेचर फोटोग्राफी करायला आवडत असेल, तर ही ठिकाणे योग्य आहेत.

नंदी हिल्स

नंदी हिल्स बॅंगलुरुपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोहोचण्यासाठी एक ते दोन तास लागू शकतात. चिकबल्लापूर रेल्वे स्टेशन हे नंदी

हिल्सपासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. इथून ते नऊ किलोमीटर अंतरावर आहे. इथे निसर्गाची सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. सकाळी ६ ते ६.३० दरम्यान सूर्योदयाचे अद्भुत दृश्य पाहता येईल. या ठिकाणी देवनागरी फिल्मा पाहू शकता आणि भोगानंदीश्वर मंदिराला भेट देऊ शकता.

स्कंदगिरी

स्कंदगिरी हे एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. ते बॅंगलुरुपासून ६२ किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. यासोबतच येथील सूर्योदय पाहण्याची संधी गमावू नका. तुम्हाला इथे अ‍ॅडव्हेंचरस अ‍ॅक्टिव्हिटी करण्याची संधीदेखील मिळू शकते. स्कंदगिरी हिल्सच्या माध्यावर भगवान शंकराचे मंदिर आहे.

चुंची धबधबा

बॅंगलुरु ते चुंची फॉल्स हे अंतर सुमारे ८० ते ९० किलोमीटर आहे. कर्नाटकातील कनकपुरा येथून मेकेदादू आणि संगमला जाताना हा धबधबा दिसेल. येथील नैसर्गिक सौंदर्य मनमोहक आहे. हे एक परिपूर्ण असे पिकनिक स्पॉट आहे. ➤

भटकंती

ल ग्रापासून पार्टीपर्यंत आणि कोणत्याही प्रसंगी जॅकेट घातले जातात. लेदर फॅब्रिकपासून पॉलिएस्टर मटेरियलपर्यंत बनवलेले जॅकेट उबदारपणा देते. जॅकेट कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी पहिली पसंती आहेत. यात रेग्युलर फिट प्रकार मिळतो. त्यामुळे शॉर्ट लूक मिळतो. प्रीमियम फॅब्रिक जॅकेट खरेदी करताना लोकांची अनेकदा फसवणूक होते. सॉलिड पॅटर्न

स्टायलिश आणि कम्फर्टेबल जॅकेट्स

असलेले हे जॅकेट लग्न समारंभापासून पार्टी आणि दैनंदिन पोशाखांपर्यंत सर्व ठिकाणी वापरले जातात. ही जॅकेट्स चांगला लूक देतात. विविध रंग आणि आकारांनुसार घालू शकता. प्रवास करताना आणि जिम करताना ती आरामदायी असतात. जॅकेट सॉफ्ट फिनिशसह एलिगंट आणि समृद्ध लूक देतात. सॉलिड पॅटर्न असलेले जॅकेट्स तुम्हाला पार्टी, लग्न, प्रसंगी आणि कार्यक्रम मध्ये प्रभावी बनवतात. ते फक्त एकाच वांशमध्ये चमकदार स्वच्छ होतात.

मेन व्हर्सिटी स्टायलिश लेटरमन लॉग स्लीव्हज विंटर जॅकेट हे जॅकेट लांब बाहीमध्ये येते. ते तुम्हाला नियमित शैलीत डॅशिंग लूक देते. त्यात झिप

क्लोजर प्रकार आहे. तो तुम्हाला चांगली पकड देतो. स्टायलिश वाढवण्यासाठी हे जॅकेट अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये येतात. पार्टी ते ऑफिस आणि रेग्युलर या जॅकेटना पर्याय नाही. यात साइड पॉकेट्स असतात. त्यात तुम्ही आवश्यक गोष्टी ठेवू शकता. तुम्हाला डॅशिंग बनवण्यासाठी, त्याच्या दोन्ही साइड स्लीव्हजना वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत.

फॅशन पॅशन

ओलावा शोषून घेईल. पाऊळ स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे. ३. पावसात फोनचे नुकसान टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पावसात फोन वापरू नका. फोन खिशात किंवा बॅगेत ठेवा. कॉल किंवा मेसेज पाठवायचा असेल, तर थांबून

पाण्यापासून मोबाईलचे संरक्षण करायचेय ?

कोरड्या जागेची निवड करा. पाण्याच्या संपर्कात फोन येणे टाळा.

४. चुकून फोन ओला झाला, तर घाबरू नका. मऊ कापडाने किंवा टिश्यू पेपरने फोन पुसा. पाणी शोषण्यासाठी फोन तांदळाचे भरलेल्या भांड्यात २४ तास ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतात. यामुळे फोनचे नुकसान टाळता येईल. फोन बंद करून बॅटरी काढता येत असेल, तर काढा.

५. फोन खरेदी करताना त्याची आयपी रेटिंग तपासा. आयपी ६७ किंवा आयपी ६८ रेटिंग असलेले फोन पाणी आणि धुकीपासून सुरक्षित असतात. असे फोन पावसात किंवा पाण्याच्या संपर्कात आले, तरी खराब होण्याची शक्यता कमी असते. नवीन फोन घेतांना हे रेटिंग नक्की तपासा. ➤





फंडू एसएमएस

धडकने लगे दिल की तारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो, संवर जाए हम बेकारों की दुनिया जब तुम मुस्कुरा दो। उनकी चाहत में हम कुछ यूँ बंधे हैं। वो साथ भी नहीं, हम अकेले भी नहीं। खामोश सा शहर और गुफ्तगू की आरजू, हम किससे करे बात कोई बोलता ही नहीं। ➤

हाऊ टू

ऑन करा गेस्ट मोड

आपला स्मार्टफोन इतरांच्या हातात देण्याआधी छोटं सेटिंग करून बघा. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गेस्ट मोड असतो. तो ऑन केल्यानंतर दुसरे कोणी तुमचे फोटो किंवा इतर चॅट बघू शकत नाही. तुमचा फोन अगदी नव्यासारखा होतो. हा मोड ऑफ केल्यानंतर स्मार्टफोन पुन्हा आधीसारखा होतो. यासाठी फोन सेटिंग्जमध्ये जा. इथे युजर अकाउंट्स हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनमध्ये गेस्ट मोड दिसेल. हा मोड अ‍ॅक्टिवेट करून तुम्ही इतरांना स्मार्टफोन द्या. ➤



ॲप वर्ल्ड

घरीच करा मेडिटेशन

दोस्तांनो, सध्याच्या काळात फिट राहणं खूप गरजेचं आहे. योगा, मेडिटेशनमुळे तुम्ही शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही फिट रहाता. काही ॲप्स डाउनलोड करून तुम्ही फिटनेसचे धडे घेऊ शकता. सिंपल हॅबिट: मेडिटेशनच्या मदतीने तुम्ही आरामात मेडिटेशन करू शकता. जगभरातली तज्ज्ञमंडळी तुम्हाला मार्गदर्शन करतील. 'काम' या ॲपमध्ये मेडिटेशनची विविध सत्र देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही किती वेळ मेडिटेशन करायचं हे ठरवू शकता. 'ओक' हे ॲप मेडिटेशन आणि श्वसनानुसार व्यायामाच्या मार्गदर्शनाचं उत्कृष्ट माध्यम आहे. ➤

टेक गाईड

अशी थांबवा प्री-इन्स्टॉलड ॲप्स

स्मार्टफोनमध्ये काही प्री-इन्स्टॉलड ॲप्स असतात. ती अनइन्स्टॉलही करता येत नाहीत. यातली बरीच ॲप्स फोनमधली स्पेस व्यापतात. अशा ॲप्सचं कार्य थांबवण्यासाठी काय करता येईल, याविषयी...अशी ॲप्स ऑफ करता येतात. यासाठी फोन सेटिंग्जमध्ये जनरल टॅबवर टॅप करा. मग 'ॲप्स अँड नोटिफिकेशन' सिलेक्ट करा. इथे 'अनइन्स्टॉल' आणि 'फोर्स स्टॉप' असे दोन पर्याय दिसतील. काही ॲप्ससाठी अनइन्स्टॉल पर्यायचा वापर करता येणार नाही. अशावेळी फोर्स स्टॉपचा पर्याय निवडता येईल. यानंतर ते ॲप फोनमध्ये दिसणार नाही. ➤



सोशल मिडिया

इन्स्टा स्टोरी बनवा आकर्षक

सध्या इन्स्टाग्राम स्टोरीजची चलती आहे. तुमच्या स्टोरीज अधिक आकर्षक पद्धतीने सादर करून अधिकाधिक फॉलोअर्स मिळवता येतील. यासाठी तुमच्या स्टोरीला साजेसं संगीत जोडा. इन्स्टाग्रामचं म्युझिक फीचर यासाठी उपयोगी पडेल. इन्स्टाग्राममध्ये स्टोरीसोबत एखादं कोडं जोडण्याची सोय आहे. त्याचा वापर करा. फॉलोअर्ससाठी प्रश्नोत्तराचं सत्र ठेवा. तुमच्या स्टोरीबाबत इतरांची मतं घेता येतील. यामुळे तुमची स्टोरी जास्तीत जास्त फॉलोअर्सपर्यंत पोहचू शकेल. ➤



केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी केले विद्यार्थ्यांचे सारथ्य अल्पवयीन तरुणाकडून महिलेचा निर्घृण खून



■ महासागर प्रतिनिधी
बुलढाणा, दि. २३ :
उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळेचे सत्र सुरु झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकर तालुक्यातील मादणी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे सारथी बनून बैलगाडीने शाळेत आणले.

पहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा सोमवारी २३ जूनला वाजली. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी मादणी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गावातून वाजतगाजत प्रवेशोत्सव दिंडी काढण्यात आली. या शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांना अद्यावत दफतर आणि शालेय गणवेश वाटप करण्यात आले. जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाच्या जवळपास १७ हजार

विद्यार्थ्यांना या अद्यावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शाळा प्रवेशोत्सवात जिल्हा परिषदेच्या मादणी शाळेपासून करण्यात आला. प्रतापराव जाधव म्हणाले की, शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले दर्जेदार शैक्षणिक साहित्य

मिळवे, या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिह्वा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे. ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आज करण्याचे भाग्य मला मिळाले. जि. प. शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्यावत स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ आज मादणी गावातून सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

■ महासागर प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. २३ :

जिल्ह्यातील राजुरा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उधारीवर सिगारेट न दिल्याच्या रागातून एका महिलेचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, खून करणारा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असून तो पीडितेच्या शेजारी राहतो. कविता रायपूर (वय ५५) या घरी एकट्याच असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. त्यावेळी त्यांचा मुलगा, जो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो, ड्युटीवर गेला होता. सकाळी त्यांची विवाहित मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिस विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करत विविध शक्यतांचा विचार केला. संपती, कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणतेही वैयक्तिक कारण आहे का, यासाठी ४० ते ५० लोकांची

चौकशी करण्यात आली. अखेर अल्पवयीन आरोपीचा शोध लागून त्याच्याकडून गुन्हाची कबुली मिळाली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. तपासादरम्यान पोलिसांना मयत महिलेच्या घराजवळ राहणारा एक तरुण अचानक बाहेर गावी गेल्याची माहिती मिळाली. यावर संशय घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मयत कविता रायपूर यांच्या घरात छोटे किराणा दुकान होते. आरोपीकडून सुमारे एक हजार रुपयांची उधारी बाकी होती. त्यामुळे त्यांनी पूर्वीची रक्कम न भरल्यास सिगारेट देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी अल्पवयीन तरुणाने पहाटेच्या सुमारास कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार करत खून केला. हा खून आरोपीने अगदी शांतपणे, आधीच नियोजन करून केला होता.

एमपीएससी भरती प्रक्रियेकरिता पर्सेटाईल पद्धती लागू

■ महासागर प्रतिनिधी
नागपूर, दि. २३ :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पोलिस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये ग्रुप क पदांचा समावेश असतो. आयोगाने त्याच्या परिपत्रकांनुसार यापुढे स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा

भरतीप्रक्रियेकरिता किमान पर्सेटाईल अर्हतामान लागू करण्यात आला आहे. आयोगाच्या कार्य नियमावलीतील नियम क्रमांक ८ (५) संदर्भात दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठी देखील किमान पर्सेटाईल अर्हतामान लागू

करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे. सदर निर्णय आयोगाकडून यापुढे घेण्यात येणा-या चाळणी परीक्षांना लागू असेल. पर्सेटाईल ही प्रणाली उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते आणि त्या उमेदवारांना किती टक्के उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे हे दर्शवते.

बदलत्या जीवनशैलीमुळे ऐन तारुण्यात अनेक प्रकारचे आजार उदभवतात. आहाराची चुकीची पद्धत, प्रचंड धावपळ, दगडग आणि मुख्य म्हणजे शारीरिक श्रम अर्थात व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हल्ली अनेक तरुणांमध्ये देखील ऐन तिशीत कंबरदुखीचा आणि गुडघेदुखीचा आजार सुरु होताना दिसतोय. हाडांचे हे विकार सुरु होण्याचं मुख्य कारण म्हणजे मणक्याची चकती सरकणे आणि त्यामुळे मग कंबरत प्रचंड वेदना सुरु होतात. गुडघ्याची वाटी देखील सरकते त्यातील वंगण कमी झाल्यामुळे देखील गुडघेदुखीचा आजार उदभवतो.

: हॅलो डॉक्टर : कंबरदुखी आणि गुडघेदुखीवर विनाशस्त्रक्रिया उपचार



लोकोरोग्य

प्रचंड वाढते आणि कंबर दुखी किंवा गुडघेदुखी सुरु होते. म्हणूनच जर आहार पद्धती बदलली, दररोज व्यायाम नियमित केला बँटका काढल्या, आणि औषधांच्या मात्रा घेऊन या सर्व उपायांनी वजन नियंत्रित केले कि आपोआप कंबर दुखीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास संपवता येतो. आपल्या मणक्यामध्ये ५ चकत्या आहेत. दुखणे वाढले कि, एक काढून टाकतो परंतु बाकीच्या चार चकत्या सुरळीत राहण्यासाठी वजन नियंत्रित कारण गरजेचे असत.

कंबरदुखीचा ज्यांना त्रास असतो त्यांच्या मणक्याची चकती सरकते ती पुन्हा व्यवस्थित करता येते का ? होय. सरकलेली मणक्याची चकती पूर्ववत करण्यासाठी रुग्णाला ट्रॅक्शन चा उपचार अतिशय योग्य असतो. यामध्ये रुग्णाच्या कमरेला पेल्वीस पासून अर्ध्या बाजूला वर आणि खाली सुमारे २५ ते ३० किलो वजन बांधतात. यादरम्यान रुग्णचे जेवण कमी केले जाते. हा उपचार दोन तीन दिवस केला कि रुग्णाचे वजन कमी होते आणि त्याचे दुखणे देखील कमी होते. हा आपल्याकडचा खूप प्रभावी उपचार आहे.

इंडियन मेथड ऑफ म्यनिप्युलेशन ऑफ स्पाईन म्हणजे काय ?

बंजारा हिल्स अंकुरा हॉस्पिटलमध्ये स्थायना बिफिडा रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया



बंजारा हिल्स येथील अंकुरा हॉस्पिटलने न्यूरोगॅस्ट्रो एन्टेरोलॉजी केअरमध्ये एक ऐतिहासिक प्रगती करत, एक अग्रगण्य, किमान आक्रमक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे ज्यामुळे स्थायना बिफिडा या जन्मजात आजाराने ग्रस्त असलेल्या ३२ वर्षीय महिलेला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा परत मिळाली आहे. ही एक जन्मजात स्थिती होती ज्यामुळे जन्मापासूनच आतडे आणि मूत्राशयात गंभीर विषाड झाला होता.

पूर्णवेळ कार्यरत असलेली ही रुग्णा, आतडे बाहेर काढण्यासाठी तिच्या पालकांवर बराच काळ अवलंबून होती. दहा वर्षांपूर्वी दुसऱ्या एका सुविधेत करण्यात आलेली मागील शस्त्रक्रिया ऑटिप्रेड कॉन्टिनेन्स एनीमा अयशस्वी झाली होती, ज्यामुळे तिला काळजीवाहकाकडून चालवल्या जाणाऱ्या

मॅन्युअल एनिमावर अवलंबून राहावे लागले. शाशवत उपाय शोधण्यासाठी, तिने अंकुरा हॉस्पिटलमधील आण बालरोग मूर्तिविज्ञानाचे मुख्य सर्जन डॉ. व्हीडीएस चंद्रशेखरम यांच्याकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. सर्वसमावेशक मूल्यांकनानंतर, बहुविद्याशाखीय पथकाने एक नवीन, कमीत कमी आक्रमक प्रक्रिया प्रस्तावित केली. असे

म्हटले जाते की ही भारतातील पहिलीच प्रक्रिया होती. या पद्धतीमध्ये फक्त कोलोनेस्कॉपिक मार्गदर्शन वापरून सेकम (मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला) मध्ये PEG (पक्युटॅनिस एंडोस्कोपिक नॅस्ट्रोस्टोमी) ट्यूब टाकणे समाविष्ट होते. या पद्धतीमुळे पारंपारिक शस्त्रक्रिया किंवा चोरांची आवश्यकता दूर झाली, ज्यामुळे रुग्णाला स्वतंत्रपणे तिचे आतडे फ्लश करता आले. ■ ■ ■

दै. महासागरचा उपक्रम



■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २३ :
दै. महासागरच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या प्रभाग मित्र या उपक्रमाला नागपूर शहरासह लगतच्या अशा रुग्णांना गुढ्यामध्ये किंवा कंबरत स्टिरॉइड चे इंजेक्शन देऊन हे दुखणे थांबवता येते. मात्र त्याच बरोबर अशा वयोवृद्धांनी आणि खरं तर सर्वच वयोगटातील रुग्णांनाही नियमित जलतरण करायला हवे. योगासन, सर्वांगसन नियमित करायला हवे. जोर बँटका काढायला हव्यात.

भरपूर चालायला हवं आणि दररोज झोपताना पार्यांच्या मध्ये लोड घेऊन झोपायचे यामुळे कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास थांबवता येतो. आपल्या शरीराची रचना पहिली तर ३० टक्के हाड आणि ७० टक्के स्नायू असतात. शरीराचा संपूर्ण भार आपले स्नायूंचे पेलत असतात.

जस स्कुटर किंवा गाडीला मेन्टेन्स महत्वाचा असतो तद्वतच आपल्या शरीरातील स्नायूंची काळजी घेणे महत्वाचं असत. त्यासाठीच दररोज व्यायाम करावा. केवळ कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन उपयोग नाही. ■ ■ ■

■ ज्यांचं वय ७० च्या पुढे आहे अशा वयोवृद्ध रुग्णांना कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा आजार हा कॉमन असतो. अशा रुग्णांना गुढ्यामध्ये किंवा कंबरत स्टिरॉइड चे इंजेक्शन देऊन हे दुखणे थांबवता येते. मात्र त्याच बरोबर अशा वयोवृद्धांनी आणि खरं तर सर्वच वयोगटातील रुग्णांनाही नियमित जलतरण करायला हवे. योगासन, सर्वांगसन नियमित करायला हवे. जोर बँटका काढायला हव्यात.

भरपूर चालायला हवं आणि दररोज झोपताना पार्यांच्या मध्ये लोड घेऊन झोपायचे यामुळे कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास थांबवता येतो. आपल्या शरीराची रचना पहिली तर ३० टक्के हाड आणि ७० टक्के स्नायू असतात. शरीराचा संपूर्ण भार आपले स्नायूंचे पेलत असतात.

जस स्कुटर किंवा गाडीला मेन्टेन्स महत्वाचा असतो तद्वतच आपल्या शरीरातील स्नायूंची काळजी घेणे महत्वाचं असत. त्यासाठीच दररोज व्यायाम करावा. केवळ कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन उपयोग नाही. ■ ■ ■

■ ज्यांचं वय ७० च्या पुढे आहे अशा वयोवृद्ध रुग्णांना कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा आजार हा कॉमन असतो. अशा रुग्णांना गुढ्यामध्ये किंवा कंबरत स्टिरॉइड चे इंजेक्शन देऊन हे दुखणे थांबवता येते. मात्र त्याच बरोबर अशा वयोवृद्धांनी आणि खरं तर सर्वच वयोगटातील रुग्णांनाही नियमित जलतरण करायला हवे. योगासन, सर्वांगसन नियमित करायला हवे. जोर बँटका काढायला हव्यात.

भरपूर चालायला हवं आणि दररोज झोपताना पार्यांच्या मध्ये लोड घेऊन झोपायचे यामुळे कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा त्रास थांबवता येतो. आपल्या शरीराची रचना पहिली तर ३० टक्के हाड आणि ७० टक्के स्नायू असतात. शरीराचा संपूर्ण भार आपले स्नायूंचे पेलत असतात.

जस स्कुटर किंवा गाडीला मेन्टेन्स महत्वाचा असतो तद्वतच आपल्या शरीरातील स्नायूंची काळजी घेणे महत्वाचं असत. त्यासाठीच दररोज व्यायाम करावा. केवळ कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन उपयोग नाही. ■ ■ ■

बैठकीला महासागरचे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, सीईओ उमाशंकर लाल, कार्यकारी संचालक पंकज चांडक, निवासी संपादक मनोज दुपारे, उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. नागपूर शहराच्या विविध भागात अनेकविध समस्या असून, त्या मांडण्यासह सोडवणूक करण्यासाठी एक सशक्त

प्रारंभी उमाशंकर लाल यांनी या नव्या उपक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. मनोज दुपारे, दिलीपकुमार दुपारे यांनी उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. नागपूर शहराच्या विविध भागात अनेकविध समस्या असून, त्या मांडण्यासह सोडवणूक करण्यासाठी एक सशक्त

व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. प्रभाग मित्रांनी नकारात्मक बाबींवर प्रहार करण्याबरोबरच समाजातील सकारात्मक बाबी सुद्धा समोर आणाऱ्या, असे आवाहन श्रीकृष्ण चांडक यांनी केले. यावेळी प्रभाग मित्रांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले.

विधानसभेत षंड लोक

संदीप देशपांडे यांची टीका हक्कभंग दाखल होणार ?

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २३ :
विधानभवनत षंड लोक बसल्याची जळजळीत टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी भाषेचा बोर्ड नसल्याच्या मुद्यावर भाष्य करताना त्यांनी हे विधान केले आहे.

ठाकरे गटाचे खासदारा संजय राऊत यांनीही काही महिन्यांपूर्वी असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. आता तसेच विधान मंडळाच्या संदीप देशपांडे यांच्यावरही हक्कभंग दाखल होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुरवठा विभागाच्या गाड्या देसाईगंज येथील कथित सिएमआर कार्यालयासमोर उभ्या ?

■ महासागर प्रतिनिधी
देसाईगंज, दि. २३ :
हंगाम २०२१ पासून सिएमआर मिलींग मध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशात देसाईगंज येथील एका राईसमिलसंचे वारंवार मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ पकडण्यात येऊनही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान संबंधित राईसमिलसंचा कथित सिएमआर कार्यालयासमोरच पुरवठा विभागातील तसेच आदिवासी विकास महामंडळ विभागातील अधिकाऱ्यांच्या सरकारी व खाजगी गाड्या उभ्या राहात असल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह लावले जात आहे. सदर राईसमिलसंचे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी साठेलोटे तर नाही ना ? अशी चर्चा आहे.

देसाईगंज येथील एका राईसमिलसंचे जिल्ह्यातील कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली तसेच वधां जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात पुरवठा केलेला मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ पकडण्यात आला आहे. असे असतांना संबंधित राईसमिलसंचेवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान सदर राईसमिलसंचा कथित सिएमआर कार्यालयासमोर वारंवार आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय एमएच-१५ एचक्यु-६०९८ आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहोरीचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस.बरकमकर यांची एमएच-२६ सिई-०८९३ तसेच तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटिल यांची एमएच-१५ जिएल-३९०९ फ्रॉन्टाची गाडी वारंवार उभी राहात असल्याचे निदर्शनास येत आहे.

कथित सिएमआर कार्यालयाचा संचालक लगतच्या छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी ठिकाणांहून मानवी खाण्यास अयोग्य रिसायकलिंग राशनचा मोठा तांदुळ पुरवठादार असून पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी साठेलोटे असल्याने सिएमआर मिलींग गैरव्यवहारात गुंतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्यात फेकले

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २३ :
एका नातवाने आपल्या आजीला कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्वचेचा कॅन्सर असल्याने नातवाने आजीला कचऱ्यात फेकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. सध्या या वृद्ध महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील आर परिसरात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका वृद्ध महिलेला टाकून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. येथील वृद्ध महिलेची चौकशी केली असता घडलेला संपूर्ण

प्रकार समजला. यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे. याच कारणांमुळे नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून तो निघून गेला होता. आजीच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने आपल्या आजीला फेकून दिल्याचे समजते. पोलिसांनी या वृद्ध आजीला ताब्यात घेतल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दोन रुग्णालयांनी उपचारास नकार दिला होता. अखेर

कूपर रुग्णालयाला विनंती केल्यानंतर या रुग्णालयात आजीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

यात प्रामुख्याने किमान आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रावरून धानाचे लाट मिळवून देण्यासाठी प्रती लाट ४० हजार, तांदळाचे लाट पास करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली प्रती ४० हजार असे एकुण ८० हजार प्रती लाट घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांना ठरलेली लाटवाईज रक्कम देत असल्यानेच सिएमआर मिलींग मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करूनही कारवाई केली जात नसल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे जे राईसमिलसंच कथित सिएमआर कार्यालयाच्या संचालकाच्या गैरफायदा घेत कथित संचालक सिएमआर मिलींग करणाऱ्या राईसमिलसंच कडून तांदुळ घेऊन शासकीय गोदामात जमा करण्यास नेत असतांना पकडून दिल्या जातात ज्याबाबत फौजवाफावर करण्यात येऊ नये कीर्ता सदर राईसमिलसंच मध्यस्थी करून लाखो रुपयात प्रकरण सेट करून देत असल्याचे

सिएमआर मिलींग मधून बाद झालेले अनेक राईसमिलसंचकडून सांगण्यात येते. तथापी जिल्ह्यात सिएमआर मिलींग करणारे सर्वच राईसमिलसंच कथित सिएमआर कार्यालयाच्या संचालकाच्या अधिपत्याखाली धान भरडाईचे काम करत असून मागील काही वर्षांपासून शासकीय

धान खरेदी केंद्रावरून उचल केलेला धान भरडाई न करता परस्पर खुल्या बाजारात विक्री करून शासनाला मानवी खाण्यास अयोग्य तांदुळ जमा करून शासनाची फसवणूक करून लाखो रुपये विनासासाठी कमवित असल्याचे सांगितले जात आहे.

यात पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भुमिकाच मुख्य असल्याने व सिएमआर मिलींग करणाऱ्या राईसमिलसंच कडून वसुली करून कथित संचालक संबंधित अधिकाऱ्यांचा हिस्सा अदा करीत असल्याचे सांगितले जात आहे. विशेष

म्हणजे कथित संचालकास राजकीय पाठबळ लाभले असल्याने त्याचाच गैरफायदा घेत कथित संचालक सिएमआर मिलींग करणाऱ्या राईसमिलसंच सोबतच पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोटावर नाचवत असल्यानेच सिएमआर मिलींग मध्ये दरवर्षी एका हंगामात शासनाच्या किमान ५०० कोटी रुपयाला संगनमताने चुना लावल्या जात असल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे कथित कार्यालयासमोर उभ्या गाड्या ठेवत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या एकुणच संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात आल्यास मोठे घवाड उघडकिस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.